

अग्रगलेख खरीखरी..

अति उत्साहाची परिणती

आज बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. या स्टेडियम मध्ये बसण्याची म्हणजेच आसनाची क्षमता ३३ हजार लोकांची आहे. पण जाणकार असे सांगतात की त्या स्टेडियम मध्ये त्याच्या जवळपास चार-पाचट म्हणजेच सव्वा लाखपर्यंत जनता आली होती. या जनतेला शिस्त लावण्यासाठी जी यंत्रणा होती तिचा त्या ठिकाणी पत्ता नव्हता. लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. या सर्व अगडबंद गदीला कसे थांबवावे हेच पोलिसांना कळत नव्हते. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करताना अपेक्षित गर्दी पेक्षा जास्त गर्दी झाली किंवा वाढली. तर त्याची व्यवस्था तसेच आकस्मिक उद्भवलेल्या संकटाचे निवारण करण्याची क्षमता आणि नियंत्रण ठेवण्याची क्षमता असणे गरजेचे असते. कोणत्याही परिस्थितीत जीवित हानी होऊ नये. हा आपला प्रयत्न असला पाहिजे. पण आजचा हा कार्यक्रम बेंगळूरुच्या क्रिकेट संघाने आयपीएल मध्ये जो काल विजय मिळवला त्यासाठी होता. कार्यक्रम सरकारने आयोजित केलेला होता. या कार्यक्रमास गर्दी होईल हेही सर्वांना ठाऊक होते. आता त्या राज्यातील सर्व शक्तिमान सरकारला हे ठाऊक असताना कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी त्यांनी काय केले. हे सांगणे त्यांचे कर्तव्य आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होणे हा एक स्वाभाविक असा प्रकार आहे. प्रत्येकाला कार्यक्रम बघण्याची घाई असते विजयी झाल्यामुळे उत्साहाचे कारणे उसळून वाहत असतात. नेमक्या अशाच वेळी जीव जाण्याच्या घटना घडत असतात. हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे होते. एकूणच अशा प्रकारचा कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याचा गौरव असे समजले जाते. पण या ठिकाणी गौरवा ऐवजी खरब नरकासारखे वातावरण निर्माण झाले. तर सामान्य जनतेला कसे वेढीस धरले जाते, याचा हा नमुना आहे. सध्या आपण राजकारणामध्ये एवढे गुंग आहोत की, अशा प्रकारच्या दुर्दैवी दुर्घटना या कानाने ऐकून त्या कानाने फेकून देतो. आजच्या दुर्घटनेचे वर्णन केवळ नियोजनाचा अभाव असे केले पाहिजे. आजकाल एखादा सामना हरणे किंवा जिंकणे यामध्ये एवढी अटीतटीची लढत असते की, त्यामुळे दोन्ही बाजूंकडून जल्लोष साजरा केला जात असतो. उत्साहाचे हे लोण मोठ्यांपासून तळागाळापर्यंत पोहोचले नसते तरच नवल. आता सरकारने कितीही सारवासारव होऊ शकते. तरी ज्यांचे जीव गेले ते काही परत मिळणार नाहीत. हे सर्व तरुण मुले असतील असा आमचा कयास आहे. जे मरण पावले त्यांच्या आई बापांना किंवा इष्ट जनांना किती यातना होत असतील. तसेच आपल्या या जवळच्या व्यक्तींच्या जीवनात आता काहीतरी नवीन फुलण्या ऐवजी असा जीवघेणा प्रकार होत असेल. तर त्याला आपल्याकडे उत्तर नसते. मग प्रश्न असा आहे की आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करावे लागेल. ही कल्पना कर्नाटक सरकारला नव्हती काय. गेल्या अनेक दिवस क्रिकेटचे सामने होत आहेत. हे सामने इतके मनोरंजक उत्साहवर्धक असतात की, त्याला तोडच नाही. शेवटच्या सामन्यापूर्वी अनेक दिवस या सामन्याचे पडसाद उमटत असतात. मग आता उत्सवावेळी म्हणजेच विजयाच्या सेलिब्रेशनच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होईल, हा काही सांगण्याचा मुद्दा नाही. आधीच कोणत्याही राज्याकडे केंद्राच्या मदतीशिवाय कोणताही भव्य दिव्य कार्यक्रम होऊ शकत नाही. केंद्र सरकारतही काही लाडके आणि काही हाडके अशा प्रकारची राज्ये आहेत. कर्नाटक हे डबल इंजिनचे सरकार नसल्यामुळे हाडके राज्य आहे. या वातावरणामुळे जनतेच्या मनावर विपरीत परिणाम होत असतो. या ठिकाणी एक मुद्दा असाही असू शकतो की, याबाबतीत फक्त सरकारचीच तेवढी जबाबदारी नसते. एक वेळा हे जरी मान्य केले तरी सरकारला हात झटकून मोकळे होता येत नाही. ही सुद्धा खरी गोष्ट आहे. कर्नाटकला तर नाहीच नाही. कारण तिथे सावत्र सरकार आहे. आपण निधन पावलेल्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करूया! जखमींच्या जखमा लवकरात लवकर बराव्यात. अशी कामना करूया!!

नवी दिल्ली, दि. ४ :
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजजू यांनी बुधवारी नवी दिल्लीत ही माहिती दिली. रिजजू म्हणाले की, हे अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालेल.

किरण रिजजू म्हणाले- सरकार नियमानुसार अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की अधिवेशनादरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडता येईल.

विरोधकांच्या 'विशेष अधिवेशना'च्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर

नवी दिल्ली, दि. ४ :
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजजू यांनी बुधवारी नवी दिल्लीत ही माहिती दिली. रिजजू म्हणाले की, हे अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालेल.

किरण रिजजू म्हणाले- सरकार नियमानुसार अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की अधिवेशनादरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडता येईल.

विरोधकांच्या 'विशेष अधिवेशना'च्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर

आरसीबीच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी ७ जणांचा मृत्यू : २४ जखमी



■ वृत्तसंस्था, बेंगळूरु, दि. ४ :
बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (आरसीबी) च्या विजयी पॅरेड दरम्यान चेंगराचेंगरी झाली. वृत्तसंस्था आयएनएसनुसार, बेंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जण जखमी झाले आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, जिथे हजारो चाहतेही उपस्थित होते. चेंगराचेंगरी होण्यापूर्वीच एक मूल बेशुद्ध पडले होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, लाखो लोकांचा जमाव उपस्थित होता. आम्ही सध्या परिस्थिती सामान्य करण्यासाठी काम करत आहोत. किती मृत्यू झाले याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

जेव्हा संघ विमानतळावर पोहोचला तेव्हा हजारो चाहते तिथे उपस्थित होते. विधानसभेत पोहोचताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यानंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्येही कार्यक्रम झाले.

मंगळवारी आरसीबीने आयपीएलमधील पहिले विजेतेपद जिंकले होते. संघाने पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला ६ धावांनी पराभूत केले. यासह, आयपीएलला १८ व्या हंगामात आठवा विजेता मिळाला.

कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र म्हणाले - राज्य सरकारने या घटनेची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश आणि कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा राज्य सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता

विजयी रॅली काढण्याची घाई केली, ज्यामुळे ही दुर्घटना घडली.

राज्य सरकारने कधीही पूर्वतयारीची पूर्वा केली नाही. त्यांना केवळ प्रसिद्धीमध्ये जास्त रस होता. परिणामी ११ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. काही लोक आयसीयमध्ये आहेत. मी काही पीडितंशी बोललो, आत पोलिस नव्हते, रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण न्यायालयीन चौकशीसाठी पाठवावे.

कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे एम्पएलसी चालवाडी नारायणस्वामी म्हणाले की, ही घटना सरकारमुळे घडली. त्यांना कल्पना नव्हती की किती लोक येतील आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर सांगितले की, आरसीबीच्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आलेले लोक, त्यांना या दुर्घटनेने आणि मृत्युमुळे खूप दुःख आणि धक्का बसला आहे. एखाद्याने अभिमान बाळगला पाहिजे, पण जीवापेक्षा मोठा नाही. मी सर्वाना आवाहन करतो की कृपया सुरक्षित रहा.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान

■ वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. ४ :
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजजू यांनी बुधवारी नवी दिल्लीत ही माहिती दिली. रिजजू म्हणाले की, हे अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालेल.

किरण रिजजू म्हणाले- सरकार नियमानुसार अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की अधिवेशनादरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडता येईल.

विरोधकांच्या 'विशेष अधिवेशना'च्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आहे. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. ४ :
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, कॉलेजियम व्यवस्थेवर टीका केली जाऊ शकते, परंतु कोणत्याही व्यवस्थेत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ नये. न्यायाधीशांनी कोणत्याही बाह्य दबावापासून मुक्त राहिले पाहिजे.

सरन्यायाधीश म्हणाले, १९९३ पूर्वी भारतात न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय सरकारकडे होता आणि या काळात दोन वेळा असे घडले जेव्हा सरकारने वरिष्ठ न्यायाधीशांकडे दुर्लक्ष केले आणि दुसऱ्याला सरन्यायाधीश बनवले. त्याच वेळी, त्यांनी निवडणूक लढवणाऱ्या निवृत्त न्यायाधीशांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

लंडनमध्ये युंके सुप्रीम कोर्टाने आयोजित केलेल्या गोल्मेज परिषदेत सरन्यायाधीश गवई बोलत होते.

जागतिक पर्यावरण दिन

5 जून 2025

"प्लास्टिक ला नाही म्हणुया पर्यावरण वाचवु या"

झाडे लावा झाडे जगवा.

: सौजन्य :

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुघूस

जागतिक पर्यावरण

दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व ते जगवावे.

श्री. विनोद चौधरी
जिल्हा सचिव, भाजपा चंद्रपूर

सौ. नितुताई चौधरी
माजी सभापती, महिला व बालकल्याण, दि. ५ चंद्रपूर

भुमीपुत्र, माजी प्रदेशाध्यक्ष
यशवन्त, राज्य कॉंग्रेस कार्येटी सभा
अपणार साकोली विधानसभा क्षेत्र

मा. श्री. बाबाभिरू पयस

आपणांस दीर्घायुच्या अनंत शुभेच्छा

डॉ. अशोक कापगते
अध्यक्ष, साकोली साकुनर कॉंग्रेस कार्येटी सभा
प्रदेश प्रतिपक्षी भाजपा प्रदेश कॉंग्रेस कार्येटी

मदनजी रामटेके
मा. सभापती - जि. प. भंडारा

शितल राजत
सभापती - जि. प. भंडारा

अश्विन नशिने
मा. शहर अध्यक्ष - कॉंग्रेस कमिटी साकोली

इं. उमेश कठाने
साकोली

इं. संदिप बावनकुळे
साकोली

संचालक - शंभुदेव कुंभरी, ता. प्र. महासागर, साकोली

डीआयजी जालिंदर सुपेकरांचा बीडच्या 'आका'शी संबंध?

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड कारागृहात ठेवण्यात आले होते. यामागे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची थेट भूमिका असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. केवळ तुरुंगातच नव्हे, तर कराडला दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय सुपेकर यांनी विविध कारागृहांमध्ये आरोपींकडून पैशांची मागणी केली असल्याचे दमानिया म्हणाल्या.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, २८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र, आजपर्यंत वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्यात आलेली नाही. उलट त्याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, वाल्मिक कराडला मकोकामभूत बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच तो भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. प्रत्येक जेलमध्ये सुपेकर यांच्याकडून पैसे मागितले जात आहेत. सुपेकर यांनी गन लायसन्स प्रकरणातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला असून, तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही त्याच प्रकरणात आरोप आहेत.

महिला आयोग सशक्त करण्यासाठी ठोस पावलं हवीत : निलम गोन्हे

मुंबई : महिला आयोग हे महिलांच्या संरक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेलं शासनाचं एकमेव संस्थात्मक व्यासपीठ आहे. त्यामुळे आयोगाचं सक्षमीकरण करणं ही काळाची गरज असून, यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत, असा संदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी दिला.

राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, अंमलबजावणीतील अडचणी, सेवांची गुणवत्ता आणि सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाय यावर विधान भवनात विशेष अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चावधकर, सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, समुपदेशक लक्ष्मण मानकर व अंजली काकडे, प्रशासकीय अधिकारी भास्कर बनसोडे, कार्यकारी संपादक कपालिनी सीनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत आयोगासाठी स्वतंत्र, सुसज्ज इमारतीची तातडीची आवश्यकता, पोलिस यंत्रणेचा अधिक सहकार्यशील सहभाग, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांत समन्वयाने तातडीची कारवाई, आणि समुपदेशन प्रक्रियेचं अधिक संस्थात्मक रूप यासंदर्भात सखोल चर्चा झाली. तक्रारीचं जलद निवारण, वेळेवर चार्जशीट दाखल करणं आणि प्रभावी कायदेशीर मदत हे आयोगाचं कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी गरजेचं असल्याचं मत सर्वांनी मांडलं.

आदिवासी भागांतील महिलांकरिता कार्य करणाऱ्या संस्थांना निधी मिळावा, उर्फ अंतर्गत निधी संकलनास परवानगी मिळावी, तसेच ह्याआदिशक्ती अभियानहून अधिक बळ देण्याबाबतही चर्चा झाली. आयोगाने महिलांसाठी असलेल्या ह्मशक्ती कायदाह, ह्मसमान नागरी कायदाह यासारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर सरकारसमोर ठोस शिफारसी मांडण्याचं काम करावं, असं डॉ. गोन्हे यांनी स्पष्ट केलं.

चक्रम' लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये : अंबादास दानवे

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील वित्स हॉटेलच्या लिलावावरून पालकमंत्री संजय शिरसाट तसेच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यात वाद सुरू आहे. संजय शिरसाट यांनी या लिलावातून माघार घेतली आहे. परंतु अंबादास दानवे यांनी या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच संजय शिरसाट यांनी स्वतःहून आपण चक्रम असल्याचे कबूल केलं आहे, तर अशा लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, अशी मागणी केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले, मी त्यांना आव्हान केले होते की तुमचे पाच पार्टनर कोण आहेत ते जाहीर करावे, आता मी सांगितले आहे की त्यांच्या घरघरातले पार्टनर आहेत. राज्य सरकार अशा अधिकाऱ्यावर कारवाई करणार की नाही करणार हा माझा प्रश्न आहे. एखादा महसूल विभागाचा एसीडीएम आणि पालकमंत्री मिळून तिथे त्यांचा दबाव असल्याशिवाय त्यांचे काम करू शकत नाही.

मुंबई प्रवेश टोलमाफी आता २०२९ पर्यंत

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ : मुंबई, मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच टोल नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परितहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महामंडळास भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच या टोल सवलतीचा कालावधी १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढविण्यासही मान्यता देण्यात आली.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई प्रवेश द्वाराच्या सायन झ पन्वेल मार्गावर वाशी येथे, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व हुतगती मार्गावर मुलुंड येथे, ऐरोली पुलाजवळ, तसेच पश्चिम हुतगती मार्गावर दहीसर येथील नाक्यांवर १४ ऑक्टोबर २०२४ पासून पथकरातून सवलत देण्यात आली आहे.

ही सवलत दिल्यामुळे एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना या प्रकल्पासाठी करारनाम्यानुसार २०२९ पर्यंत निवडण्यास मान्यता देण्यात आली. १९ नोव्हेंबर २०२६ ते १७ सप्टेंबर २०२९ या कालावधीतील सर्व प्रकारच्या वाहनांची प्रत्यक्ष गणनेचा रिअल-टाईम-डाटा

दादांवर आरोप होत असताना बचावासाठी कुणीही पुढे येत नाही अजित पवारांच्या पक्षात गटबाजी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी असल्याचा आरोप केला आहे. आमच्या नव्हे तर अजित पवारांच्याच पक्षात मोठी गटबाजी आहे. त्यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या बचावासाठी कुणीही पुढे येत नाही, यावरून हे सिद्ध होते, असे ते म्हणाले.

गट काही महिन्यांपासून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचा आरोप होत आहे. पण आता आमदार रोहित पवार यांनी विरोधकांत नव्हे तर सत्ताधऱ्यांतच दुही माजल्याचा आरोप केला आहे. विशेषतः अजित पवारांवर आरोप होत असताना त्यांच्या पक्षातील एकही नेता त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

रोहित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणले की, अजित पवार एकटेच आपल्या पक्षासाठी लढत आहेत. त्यांच्या पक्षाचे



रोहित पवार यांचा दावा

बाकीचे नेते काय करतात? त्यांच्या नेत्यांवर आरोप होत असताना हे नेते काहीच बोलत नाहीत, पण दुसऱ्यांवर आरोप होत असताना त्यांचे मोठमोठे बोलण्यासाठी पुढे येतात. मग याला काय म्हणायचे? त्यांच्या पक्षामध्येच अंतर्गत कुठे तरी गट पडलेत असे आपल्याला म्हणावे लागेल.

जसे सत्ताधारी पक्षांच्या मित्रपक्षांमध्ये गट पडले आहेत, तसे महायुतीमध्येही गट

पडलेत. अजित पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेच्या पक्षावरील आरोपांवर बोलत नाही. शिंदेचा पक्ष अजितदादांच्या पक्षावर काही बोलत नाही. विशेषतः भाजप यात कुठेच दिसत नाही. भाजप मागे बसून केवळ तमाशा पाहण्याचे काम करतो. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षामध्ये गट-तट पडले असल्याचे स्पष्ट होते. एकनाथ शिंदेचा पाहा किंवा अजित पवारांचा पक्ष पाहा. त्यांना त्यांच्याच पक्षात

संजय राऊत जातात तिथे ठाकरे गटाचे विघटन


■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ :

भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप जोरकसपणे फेटाळून लावले.

शिवसेना ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. संजय राऊत जिथे जातात, तिथे त्यांच्या पक्षाचे विघटन होते. आपल्या पक्षात आता कुणीच राहणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत, असे ते म्हणाले.

गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणले, संजय राऊत मला नाच्या म्हणाले. ठीक आहे. मी शिवजयंतीला लेझीम खेळतो. ढोल वाजवतो. नाचतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोहळ्यातही मी नाचून आनंद व्यक्त करतो. रामनवमीलाही भगवा झेंडा घेऊन नाचतो. यात वावगे काय आहे? पण तुज्याचकडच्या लग्नमध्ये कोण कोण नाचले? असे विचारले तर काय होईल?

गिरीश महाजन यांचा पलटवार



माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण मी असे एवढ्या खालच्या थराला जाणार नाही. संजय राऊत त्यांच्या पक्षाला नाशिकमध्ये लागलेल्या गळतीमुळे हताश झालेले. त्यातून ते अशा पद्धतीचे

स्टेटमेंट करत आहेत.

गिरीश महाजन यांनी यावेळी सुधाकर बडगुजर यांच्या ठाकरे गटातून झालेल्या हकालपट्टीवरही भाष्य केले. संजय राऊत यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचा प्रभाव आहे. ते जिथे प्रभारी होतात, तेथील शिवसेनेचे कार्यकर्ते सोडून जातात. त्यांना माहिती आहे, पक्षात कुणीही राहणार नाही. त्यामुळेच ते एकेकाची पक्षातून हकालपट्टी करत आहेत. आम्हीच त्यांची हकालपट्टी केली असे सांगण्यासाठी त्यांनी ही कारवाई केली. पण तिथे राहण्यास आता कुणीच उत्सुक नाही ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत जिथे जातात, तिथे ठाकरे गटाचे विघटन होते.

संजय राऊत यांनी नैराश्यातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली. बडगुजर त्यांच्या जवळचे होते. ते फडणवीस यांना भेटले. अनेक मोठे पदाधिकारी संपकांत आहेत. ते नाराज आहेत. वैतागले आहेत, असेही महाजन म्हणाले.

गिरीश महाजन फडणवीसांचा सर्वात भ्रष्ट मंत्री



भाजपचा मुंबई महापालिका गेमप्लॅन तयार!

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ :

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपली तयारी झपाट्याने सुरू केली असून, पक्षाकडून अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात भाजपने मुंबईत मोठा भाऊ म्हणून आपली भूमिका स्पष्ट केल्याचे खात्रीलायक सत्रांनी सांगितले.

सर्वेक्षणानुसार, सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, त्यामुळेच पक्षाचे स्थान भक्कम आणि अग्रगण्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भाजपने आगामी निवडणुकीत मुंबईत वर्चस्व गाजवण्याची रणनीती आखली असून,

खळबळ माजली असून, अभिषेक कौल कोण? असा सवाल केला जात आहे. संजय राऊत बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. मी म्हणजेच पक्ष असा अहंकार जेव्हा माणसात निर्माण होतो, तेव्हा त्या माणसाच्या अधःपतनाला सुरुवात होते. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाराज होते. ते आज जिथे आहेत तिथेही फार खूश नाहीत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो, असे ते म्हणाले.

१५० हून अधिक जागांवर उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. सर्वेक्षणानुसार, भाजपने जास्त जागांवर लढवले तरच पक्षाला निर्धारपूर्वक लाभ होईल, असा निष्कर्ष समोर आला आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या संदर्भात भाजपने वास्तववादी भूमिका घेतली आहे. सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा ठाणे शहरात अधिक प्रभाव आहे. त्यामुळे तिथे शिंदे गट ह्यमोटा भाऊ आणि भाजप ह्यखोटा भाऊ अशी भूमिका घेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तरी भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.

उपलब्ध करून देण्याची अनिवार्य अट घालण्यात आली आहे.

मुंबई व उपनगर विभागातील २७ उड्डाणपुले व अनुषंगिक बांधकामांची निगा व देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ही संबंधित कंपनीकडेच राहणार आहे.

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार नाहीत



■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. ४ :

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे सध्या राष्ट्र माध्यमांपासून अंतर राखून प्रहार असल्याचे दिसत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी देखील भाषण करत नसल्याचे दिसून येत आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात देखील त्यांनी बोलणे टाळले.

आता आज ते नाशिकमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात गेले होते तिथे त्यांचा मौन व्रत असल्याचे त्यांनी हात-खुणांनी दाखवले होते. यापूर्वी देखील ते काही दिवस इगतपुरी येथे विपश्यना केंद्रात होते. यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या, जसे की आपण पाहत आहोत की आज त्यांच्याकडे कोणते पद नाही आणि पक्षावर कुठे तरी शांत राहून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जसे की त्यांचे लोक आहेत ते अशी बातमी पसरवत आहेत सोशल मीडियावर की धनंजय मुंडे परत मंत्री होणार, पण होणार नाही.

हे राजकारणी लोक स्टूटजी प्लॅनर ठेवत असतात. या लोकांकडे एक स्टूटजी प्लॅन असतो, त्यानुसार धनंजय मुंडे काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

काय सुरू आहे हे कळत नसेल तर आम्ही काय वक्तव्य करणार? असेही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाचे वारे वाहत आहेत. शरद पवारांनी यासंबंधीचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवला आहे. रोहित पवारांनी नुकतेच या मुद्द्यावर भाष्य केले होते.

शरद पवार जेव्हा काही बोलतात तेव्हा त्याचा खूप खोल अर्थ असतो. कधीकधी त्यांच्या म्हणण्यापेक्षा काहीतरी उलट घडत असते. शरद पवार लवकरच महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतील.

जेव्हा अजित पवारांचा गट वेगळा होऊन भाजपशी युती करत होता तेव्हा शरद पवारांच्या गटाने असे करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. कारण त्यांचे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत.

आता जर शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात सामील होऊन भाजपशी युती करत असेल तर ते आश्चर्यकारक ठरेल, परंतु, तूतस यावर फार बोलणे इष्ट नसल्याचे रोहित पवार म्हणाले.

बडगुजर यांची हकालपट्टी

■ वृत्तसंस्था, नाशिक, दि. ४ :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि गायकवाड यांनी तत्काळ सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा केली.

ठाकरे गटाच्या या धडक कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल बडगुजर यांनी या कारवाईवर भाष्य करताना उपस्थित केला आहे.

सुधाकर बडगुजर गट काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी परवाच नाशिक दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

बदलते हवामान आणि बिघडते पर्यावरण!

करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने ऑक्सिजनची परीभाषा काय आहे हे जगाला दाखवून दिले. त्यामुळे सावधान! ऑक्सिजनची पुर्ती करण्यासाठी पर्यावरणाला वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण बदलत्या हवामानामुळे पर्यावरणात झालेल्या बदलांचे प्राथमिक भोगतो आहे.

प्रदुषणावरील समस्येवर १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्टॉकहोम (स्विडन) इथे जगातील पहिले पर्यावरण सम्मेलन आयोजित केले. यामध्ये ११९ देशांनी भाग घेतला होता व सर्वांनीच पृथ्वीच्या सिध्दांताला मान्यता दिली व दरवर्षी ५ जून पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली व ५ जून १९४७ ला पहिला जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.

आज संपूर्ण जगात पर्यावरणाच्या बाबतीत असमंजस्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक देश सर्वांनाच सांगतो की पर्यावरण वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरीही जगातील अनेक देश अत्याधुनिक शस्त्रसंपर्धेत आपापले शक्ती प्रदर्शन करतांना दिसतात. यामुळे प्रदुषणात व तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होतून पर्यावरणावर विपरीत परिणाम होताना दिसतो. याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धाकडे जातांना दिसतो.

आज युक्लेन - रशिया युद्ध व इजरायल-हमास-ईरान युद्धामुळे अनेक भाग आगीत भस्मसात झाला आहे. त्यामुळे बलाढ्य देशांनीच पर्यावरणाची गळचेपी केल्याचे दिसून येते. अमेरिका, नाटो देश, चीन, उत्तर कोरिया, रशिया, ब्रिटन, इजरायल यांनी पर्यावरणाला दूर नेवून ठेवले आहे. आपण दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे मृत्यूचे तांडव पाहिले तरीही प्रत्येक देश पर्यावरणाला बाजूला सारून अणुबॉम्बची भाषा करतात.

आज अक्षरशः युक्लेन १ जून २०२५ ला रशियाचे ५ एअर बेस उध्वस्त केले व रशियावर पर्ल हार्बर सारखा अटॅक करून रशियाला तिसऱ्या महायुद्धासाठी उकसविल्याचे दिसून येते. आज प्रत्येक देश निसर्गाच्या हिरव्यागार गालीच्यावर बसण्यापेक्षा बारूदच्या ढिगाऱ्यावर बसण्याचे जास्त पसंत करतांना आहेत. अत्याधुनिक शस्त्र संपर्धेत सर्वत्र अव्यव येण्यासाठी प्रत्येक देश कसोशीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पुढे चालून बारूदचा ढिगारा संपूर्ण पृथ्वीला आगीच्या खाईत लोटू शकतो.

वाढत्या तापमानामुळे मे २०२४ मध्ये भारताची राजधानी दिल्ली येथील तापमान सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस होते. यावरून आपण समजू शकतो की पुढे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते. आज जगात मोठ्या प्रमाणात शहरीकरण, औद्योगिकीकरण व सिमेंट रोडचा विस्तार झाल्यामुळे व ढासळत्या पर्यावरणामुळे सूर्य आग ओकत आहे. २०१९ मध्ये राजस्थान मधील चुर आणि श्रीगंगानगर येथे तापमान या सर्वांसाठी आगीचा गोळा बनल्याचे दिसून येते. वाढता तापमानातील बदल हा मानवाच्या अतीरेकामुळे व अहंकारामुळे निर्माण होत आहे. याचा सरळ परिणाम पर्यावरणावर होत असून

अपात्र नागरिकांच्याही पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. ४ :

मुंबईतील धारावी पुनर्विकास

प्रकल्पासाठी दुग्ध

व्यवसाय विकास

विभागाची कुर्ला येथील

८.५ हेक्टर जमीन

हस्तांतरित करण्यासाठी

करारनाम्यातील अटी,

शर्तीमध्ये सुधारणांना

मंत्रिमंडळ बैठकीत

मान्यता देण्यात आली.

धारावीचा पुनर्विकास करताना प्रत्येक पात्र स्थानिकाला तिथेच घर हे सरकारचे आश्वासन आहे. आताच्या या निर्णयामुळे धारावीतील अपात्र नागरिकांच्याही पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. धारावीचा पुनर्विकास करताना कोणत्याही अन्याय होउ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील मातुदुग्धाळेची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी १४ जून २०२४ च्या निर्णयानुसार प्रदान करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरण म्हणून ही जमीन काही अटी व शर्तीवर धारावी पुनर्विकास प्रकल्प- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आली आहे. हा प्रकल्प राबविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी या जापनातील आणि जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या मसुदा करारनाम्यातील अटी व शर्ती गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाच्या धोरणाशी सुसंगत करण्यास मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे धारावीतील रहिवाश्यांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. धारावी पुनर्विकासात साडे आठ लाख कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. यापैकी पाच लाख पात्र कुटुंबाचे पुनर्वसन धारावी परिसरात पुनर्वसन होणार आहे. उर्वरित साडे तीन लाख कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी अधिकची जमीन गरजेचे आहे.

कुर्ला येथील जमीन उपलब्ध झाल्याने आणखी काही कुटुंबांचे पुनर्वसन करणे सुलभ होणार आहे. या निर्णयामुळे धारावीतील अपात्र नागरिकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्वांसाठी घरे या धोरणाचे पालन करताना हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, केवळ घरेच नाही, तर शाळा, रुग्णालये, शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा इतरही नागरी सुविधांचे निर्माण सुलभ होणार आहे.

बदलते हवामान आणि बिघडते पर्यावरण!

त्याचा न्हास होत आहे. २०१९ मध्ये बंगालमध्ये आलेल्या अम्फान चक्रीवादळाने १०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी सुध्दा झाली. यानंतर तोक्ते वरयास चक्रीवादळाने हाहाकार माजवला. म्हणजे दरवर्षी दिवसेंदिवस वेगवेगळे चक्रीवादळ उग्ररूप धारण करतांना दिसते.

मानवाने पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या संपूर्ण विनाशकारी नवीन-नवीन घटना पहायला मिळतात. याकरीता मानवाने पर्यावरणाची जोपासना करण्याची गरज आहे. आज जगात प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीतलावरील ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत झाल्यामुळे व मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे जंगलातील हिंसक पशु शहरांकडे शिरकाव करतांना दिसतात. यामुळेच मानव व पशु यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे. प्रदुषणामुळे अनेक पशु-पक्षी लुप्त झाल्याचे दिसून येते. गिशाड हा पक्षी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु प्रदुषणामुळे गिशाडांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.

अशा प्रकारे अनेक पशु-पक्षीना प्रदुषणामुळे आपले प्राणसुध्दा गमवावे लागतात. पर्यावरणाला वाढविण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यांना कुठे तरी अंकुश लावला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला पाहिजे. प्रदुषणामुळे व ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या प्रमाणात ग्लेशियर वितळत आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतच आहे, शहरीकरण, औद्योगिकीकरण व खनन प्रक्रियेमुळे जमीनीचा भुभाग निकामी होत आहे. यामुळे जगात ज्वालामुखीचा उद्रेक, वनावा लागून जंगल संपदा नष्ट होणे, भूकंप, सुनामी, अम्फान तुफान, अती पाउस, अती उष्णता, अती थंडी, अवकाळी पाऊस, विज पट्टी मृत्यूचे प्रमाण सुध्दा वाढले आहे.

जगातील देशांचे व देशातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे की पर्यावरणाला वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून घर तिथे झाड ही मोहीम राबविली पाहिजे. जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. यामुळे विहीरीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. याकरीता ७०० फुट बोअरवेल खुद्द मानव पाण्याची तहान भागवत आहे. पाण्यासाठी ७०० फुटांवर मानवाने जाणे म्हणजे पाताळातील पाणी आपल्यासारखे आहे.

मानवासाठी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला मागेपुढे पाहत नाही. कोव्हीड-१९ची महामारी मानवाच्या अतीरेकामुळेच झालेली होती.एप्रिल-मे महिना उष्णतेच्या लाटेचा होता. त्यामुळे संपूर्ण भारतात उष्णतेची लाट आणि पाण्याचा हाहाकार पहायला मिळाला. निर्माण वाचला तर पृथ्वी वाचेल, पृथ्वी सुरक्षित राहिली तर मानवजाती, पशु-पक्षी, जिवसृष्टी, जिवजंतु सुरक्षित राहिल. याकरीता पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

शहरीकरण व औद्योगिकीकरणाचा विस्तार रोखायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून व महिन्यातून एक दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा संकल्प भारतासह संपूर्ण जगाने घ्यायला हवा. पर्यावरण वाचविण्यासाठी संदेश संपूर्ण जगात जायला पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा!!

धारावी पुनर्विकास प्रकल्प



रमेश कृष्णराव लांजेवार

स्वतंत्र पत्रकार, नागपूर.

९९२१६९०७७९

महासागर

●गुरुवार,दि.५ जुन २०२५

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.लहाने यांनी घेतले संत गजानन महाराजांचे दर्शन

अकोला

पान 3

श्रीच्या पालखीचे शहरात आगमन,जागोजागी मोठ्या उत्साहात स्वागत



■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) : ज्या क्षणाची श्रींचे भक्त आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज प्रत्यक्षात अवतरला. भौरद मधील मुक्काम आटोपल्यानंतर पहाटे पाचला पालखी अकोला शहराकडे रवाना झाली. भौरद वासियांनी वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर पालखीला सकाळी जड अंतर्करणाने निरोप दिला. गायगाव रेल्वे गेट ने श्रींच्या पालखीचे शहरात मोठ्या थाटात आगमन झाले, टाळकरी, भजनी मंडळ,दिंडी अश्व व भगव्या पाताका घेऊन सुमारे ७०० वारकरी सहभागी झालेल्या या पालखी सोहळ्यास घेऊन सर्व श्री भक्तांमध्ये उत्साही वातावरण पाहावयास मिळाले. दोन जून रोजी शेगाव येथून नागझरी मार्गे पारस, निमकरदा, गायगाव मार्गे प्रवास करत पालखीने तीन जून ला भौरद येथे मुक्काम केला. बुधवार ४ जून

भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेले रस्ते

रोजी सकाळी सात वाजता रेल्वे गेटवर पालखीचे आगमन झाले. रेल्वे गेट पासूनच भक्तांनी श्रीच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रेल्वे गेट ते शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयापर्यंत रस्त्यावर महिला भक्तांनी पाणी शिंपडून, आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. जागोजागी विविध सामाजिक संघटनांनी प्रवेश गेट उभारित तसेच पालखीसोबत आलेल्या वारक-यांना विविध वस्तूंचे वाटप केले.श्रींची पालखी भिकमचंद खंडेलवाल महाविद्यात पोहोचल्यानंतर तेथे सर्व वारक-यांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी सुद्धा भाविकांनी शिस्तबद्धलिरित्या रांगेत

उभे राहून श्रींचे दर्शन घेतले. महाप्रसाद ग्रहणकेल्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या प्रांगणाकडे रवाना झाली. ड।बकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरासमोर श्रीच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी आरआरसी नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख यांनी श्रींच्या रजत मुखोठ्यास पुष्पहार अर्पण करून श्रींचे दर्शन घेतले. संपूर्ण शहरातील भक्तांना श्रींच्या दर्शनाची संधी मिळावी यासाठी श्रींच्या पालखीची शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे शहरात दोन दिवस काढली जाते. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातून सुरू झालेली पालखीची शोभायात्रा

डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, काळा मारुती मंदिर, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, चिव चिव बाजार होत सायंकाळी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. या ठिकाणी पालखीने पहिला मुक्काम केला. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात सुद्धा रात्रीच्या मुक्कामासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. पाण्यापासून बचावासाठी मैदानात वॉटरपूफ मंडप उभारण्यात आला. तसेच सातशे वारक-यांसह दर्शनाला येणा-या हजारो भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदा पालखी सत्कार सोहळ्याचे ५० वे वर्ष असून श्रीच्या पालखीच्या स्वागताची ही परंपरा कायम ठेवून त्यामध्ये अधिक जोमाने व हषीलासाने भर पडावी यासाठी गेल्या पाच दशकांपासून अकोल्याच्या श्री गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्या

वतीने पालखीचे जलोषात स्वागत व श्री चे भक्तांना शिस्तबद्धपणे दर्शन घडवून देण्याची किमया यशस्वीपणे पार पाडल्या गेली. दुपारी चार ते रात्री बारापर्यंत मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मैदानावर श्री चे दर्शन घेण्यासाठी भाविकांची लांबच लांब लांब लागली होती. पालखीच्या मुक्काम परिसरात विविध दुकाने, लागली होती. संपूर्ण परिसरात केलेल्या विद्युत रोशनाई मुळे या परिसराला प्रति शेगावचे स्वरूप प्राप्त झाले होते. उशिरा रात्रीपर्यंत भक्तगण आपल्या परिवारासोबत दर्शनासाठी येताना पाहावयास मिळाले. या संपूर्ण पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण आरआरसी नेटवर्क तर्फे करण्यात आले त्यामुळे घरबसल्याच अकोला जिल्हयासह पश्चिम विदर्भातील चार जिल्हयाच्या नागरिकांनी घेतला.

बकरी ईद-२०२५ च्या अनुषंगाने स्वच्छते व नियमानुसार कुर्बानी करणेबाबत

मनपा आयुक्त यांचे दालनात विशेष बैठकीचे आयोजन



■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) : दि. २ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मा.जिल्हाधिकारी, अकोला यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज दि. ४ जून २०२५ रोजी सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.सुनिल लहाने यांनी त्यांच्या दालनात मनपा क्षेत्रामध्ये बकरी ईद निमित्त होणारी जनावरांची कुर्बानी व त्या मध्यमातून निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावणे, नियमांचे पालन करणे इत्यादि बाबत मुस्लिम धर्मियांमधील लोक प्रतिनिधी व मुस्लिम समाजातील प्रतिनिधी सोबत विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीत पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था करणे, स्वच्छतेची व्यवस्था, कचरा उचलण्यासाठी वाहनांची व्यवस्था, स्वच्छतेसाठी लागणारे कर्मचारी आदिंबाबत सखोल चर्चा संपन्न झाली असून मुस्लिम धर्मियांमधील लोक प्रतिनिधी व मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.

लहाने यांनी, बकरी ईद निमित्त होणारी कुर्बानी ही तीन दिवस चालणार असून या काळात पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, कचरा उचलण्यासाठी वाहनांची आणि कर्मचा-यांची व्यवस्था करणे, मुस्लिम बहुल भागात तसेच ईदगाह आणि मस्जिद परिसरातील नात्यांचे सांडपाणी रस्त्यावर येवू नये याचसोबत या तीन दिवसांमध्ये या व्यवस्थे अंतर्गत येणा-या कच-यांना सुटी देण्यात येऊ नये आदि सुचना संबंधीत विभाग प्रमुखना देण्यात आल्या. या बैठकीत मनपा उपायुक्त गीता ठाकरे, सहा. आयुक्त विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, स्वच्छता विभाग प्रमुख संजय खोसे, पर्यावरण अधिकारी व कोंडवाडा विभाग प्रमुख अनिल बिडवे, माजी नगरसेवक अफसर कुरैशी, अॅड.ईकबाल सिध्दीकी, अब्दुल रहीम पेंटर, पराग कांबळे, माजी नगरसेविका शाहीन अंजुम मेहबूब खान, सामाजिक कार्यकर्ते अनलहक कुरैशी, जमीर भाई बरतन वाले आदींची उपस्थिती होती.

कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर यांचा दौरा

■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर हे उद्या (५ जून) अकोला दौ-यावर आहेत.त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : खा.मागाववरून अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे दु. १२. ४५ वा. आगमन, दु. १ वा. नियोजन सभागृह येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक, सोयीनुसार खा.मागावकडे रवाना.



जनावरांच्या वाहतुकीसाठी स्वास्थ्य तपासणी प्रमाणपत्र आवश्यक

■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) : जनावरांची वाहतूक करण्याआधी नजिकच्या पशुवैद्यकांकडून जनावरांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे वाहतूक प्रमाणपत्र आवश्यक आहे. असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिले. बकरी ईद सण येत्या ७ जून रोजी साजरा होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या दालनात सोमवारी बैठक झाली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते. राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी

उपमुख्यमंत्री अजित पवार १२ जूनला अकोल्यात

अकोला : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी राज्याचे काँग्रेसचे नेते ना. अजित पवार हे येत्या १२ जून रोजी अकोल्यात येत आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोल्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाद्वारा आयोजित या कार्यक्रमांना अजित पवार उपस्थिती लावणार आहेत. प्राप्त माहितीनुसार अजित पवारांच्याउपस्थितीत अकोल्यात भव्य कार्यकर्ता मेळावा होणार आहे.



हत्तीरोग टाळण्यासाठी वेळीच उपचार आवश्यक

अकोला : हत्तीरोग हा गंभीर आजार असून, वेळीच लक्षणे ओळखल्यास नियंत्रण ठेवणे शक्य आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा हत्तीरोग सर्वेक्षण पथकाचे वैज्ञानिक अधिकारी कुंदन इंगळे यांनी दिली.जागतिक हत्तीरोग दिन ५ जूनला साजरा होतो. त्यानिमित्त नागरिकांना दक्षतेबाबत आवाहन करण्यात आले आहे.हत्तीरोगात म त्याक्रोफायलेरियाची कुमी क्युलेक्स डासापासून माणसाच्या शरीरात प्रवेश करते. क्युलेक्स डासांची उत्पत्ती अस्वच्छ परिसर व थांबलेल्या घाण पाण्यात होते. साचलेल्या घाण पाण्यास हा डास अंडी देतो व पुढे त्याचे प्रौढ डासात रूपांतर होते. त्यामुळे

परिसरातील साचलेले पाणी, डबकी वाहती करावी. सेप्टिक टँकला घट्ट झाकण लावावे. झोपताना मच्छरदाणी वापरावी. ऑईल बॉलचा वापर करावा.हत्तीरोगात पायावर सूज येते. पाय हत्तीच्या पायासारखे दिसतात. अंडवृद्धी होते. त्यामुळे व्यक्तीच्या हालचालीवर मर्यादा येतात व ती हतबल होते. सुरुवातीला पायावर सूज येते, दोन पायात असमानता दिसते. अशी लक्षणे आढळताच वेळीच रक्ताची तपासणी करावी. त्याचवेळी उपचार केले तर आजाराची पुढील वाढ थांबवणे शक्य आहे. डीईसी ही गोळीही प्रतिबंधक म्हणून घेतल्यास आजार टाळता येतो.

बसुली विभाग प्रवेश-२ पत्रव्यवहाराचा पत्ता: होयवाइन सिलिगन, पहिला मजला, साने रोड अणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८. फोन नं. ०२२-६१८८९०८०२/१७/१८/२८	
सरकारी कायदा, २००२ अंतर्गत ई-सिलाब विक्री सूचना	
सिक्कुरिटाइजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कायमानिपल अँड अँड प्लानिफिड ऑफ सिक्कुरिटी इन्टरेस्ट अँड, २००२ अंतर्गत रस्त्यावर सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-सिलाब विक्री सूचना, सिक्कुरिटी इन्टरेस्ट (एकोसॅमॅट) कलस, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या तत्सुदीक्षेचा वाचणी जाते.	
याद्वारे सर्वसाधारणपणे जमिनीला आणि विशेषतः कर्जदार/गहाण कंपनीला त्यांच्या संचालक, जामीनदार, गहाणहवादार आणि कोर्पोरेट जामीनदार यांच्यामार्फत सूचना देण्यात येत आहे की, पुढीलच्या द मर्यादा सहकारी बँक लिमिटेड (सुरक्षित कर्जदार) यांना गहाण ठेवलेली खालील जमीन केलेली व्यापार मालमत्ता, पुढीलच्या मर्यादा सहकारी बँक लिमिटेड, जी २४/०५/२०२३ च्या आदेशावर बांधण्यातून द कॅसर्सन को-ऑप बँक लिमिटेड, पुणे सोबत विक्रीला झाली आहे २४/०५/२०२३ पासून. ज्याचा ताबा द कॉसर्सन को-ऑप बँक लिमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे आणि येथे दिलेल्या संक्षिप्त तपशीलांनुसार बँकेच्या धड्याची वस्तू करण्यासाठी जसे आहे तिथे आहे, जसे आहे जे आहे, जे काही आहे ते आणि तिथी आश्रय या आधारवर विकले जाईल :	
कर्जदार कंपनी, संचालक, गहाणखत, जामीन-दार आणि कोर्पोरेट जामीनदार यांचे नाव	विक्री/सिलाबासाठी सुरक्षित मालमत्ता तपशील
कर्जदार/गहाणखत कंपनी: मेसर्स मिराज ट्रलस प्रायव्हेट लिमिटेड (संचालक/जामीनदार: १. श्री. सलीक जैनुद्दीन निलितवाला २. श्री. धर्मेष्ट प्रफुल्ल शाह कोर्पोरेट जामीनदार/गहाणखत कंपनी: मेसर्स किरटल मिराज लिमिटेड (कंपनी लिक्विडेशन अंतर्गत) तिला संचालकांमार्फत ३) श्री. सलीक जैनुद्दीन निलितवाला ४) श्री. धर्मेष्ट प्रफुल्ल शाह ५) श्री. अतियासगर मिराज पळकडवाला	जमीन सर्वेक्षण क्रमांक ६९४/१, ६९५/२ चे ते सर्व तुकडे आणि पारसल म्हणजेच, १५०२५६.७२ बीरस मूट (प्राथमिक १३९५९.९९ बीरस मीटर) च्या पूर्णपणे मोजमापाच्या क्षेत्रफळाच्या खुल्या भूखंड क्रमांक १ ते १५ मध्ये विभागलेला, हा गाव मोजे बोलाप मंत्र, तालुका आणि जिल्हा अकोला, महाराष्ट्र - ४४४ १०२ येथे स्थित आहे. (मेसर्स किरटल मिराज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे आणि गहाणखत.) (किरटल मिराज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे लिमिटेड कंपनील रुपांतर करण्यात आले आहे - मेसर्स किरटल मिराज लि. - (CIN-U26100MH2007PL170825) (कंपनी लिक्विडेशन अंतर्गत) व्हर्च्यु द्वारे आणि आरओसी द्वारे दिनांक १२/०३/२०१२ रोजी मंजूर.)
मागणी सूचना तारीख आणि रकम	६,०६,७३,७३०.०० ची मागणी सूचना दिनांक ०७/०४/२०२३ अधिक व्याज आणि व्याखरील शुल्क
ताबा तारीख आणि प्रकार	०३/०१/२०२४ शारीरिक
राखीव विक्री किंमत	१,३०,००,०००/- (रुपये एक कोटी तीस लाख फक्त)
अर्जदर मनी डिपॉझिट (ई.एम.डी.)	१३,००,०००/- (फक्त तेरा लाख रुपये)
बिड वाढीव मूल्य	५०,०००/- (पचास हजार रुपये फक्त)
ई-सिलाब विक्री तारीख आणि वेळ	०८/०७/२०२५ दुपारी १.०० ते २.०० वाजेपर्यंत
विक्री आणि वेळ तपासणी	पूर्व भेटीसह
वैधानिक सूचना: सिक्कुरिटी इन्टरेस्ट (एकोसॅमॅट) कलस, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) नुसार.	
ही सूचना कर्जदार/गहाणखत कंपनीला त्यांच्या संचालक, जामीनदार, गहाणखत आणि कोर्पोरेट जामीनदार यांच्यामार्फत विक्रीच्या ताखेला किंवा त्यापूर्वी घडवली केल्यासाठी ३० दिवसांची सूचना म्हणून देविले जाईल.	
टीप: १. सिलाब मोठ्या प्रमाणात विक्री पद्धतीने केला जाईल, सदर मालमत्तीशी संबंधित भूखंडाची स्वतंत्र विक्री केेली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २. अधिकृत अधिकाऱ्याकडे ईमेल/बीआयसी फॉर्म उपलब्ध आहेत. ३. ईमेलडी पॅसेट आणि इतर तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिकारी मॉब. ९९६०७४८८८/९३२२४८०८८८/८९७५५८९१७ यांच्याशी संपर्क साधा. ४. ईमेलडी आणि वेबसाईट कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ ०७/०७/२०२५ दुपारी ४.३० वाजेपर्यंत.	
सिलाब विक्रीच्या तपशीलावर अटी आणि शर्ती बॅंकेच्या वेबसाइटवर म्हणजेच https://www.cosmosbank.com/auction-notice.aspx आणि सिलाबवर्ता वेबसाइटवर म्हणजेच https://cosmosbank.auctionright.net वर उपलब्ध आहेत.	
तारीख: ०५/०६/२०२५ ठिकाण: मुंबई	रसा/- उप-अधिकृत अधिकारी/सहायक महाव्यवस्थापक सरकारी कायदा, २००२ अंतर्गत द कॉसर्सन को-ऑपरेटिव्ह बँक लि.

कार्यालय नगर परिषद, अकोट, जि. अकोला

जा.क्र.नपअ/बांधकाम/२०२५-२६

कोरी-निविदा (प्रथम वेळ)

अ.क्र.	कामाचा तपशिल	अंदाजपत्रकीय रक्कम	अनामत रक्कम	निविदा फार्म प्रपत्राची किमत	काम पूर्ण करण्याचा कालावधी
१	प्रभाग क्र. ०१ मध्ये पोपटखेड रोड पासून ते पाचपाटिल यांचे घरापर्यंत खडीकरण करणे.	४,३३,२०३/-	४,५००/-	५००/-	०१ महिना
२	प्रभाग क्र. ०७ मध्ये सुरेश अंबुलकर यांच्या घरापासून ते अग्रवाण यांचे घरापर्यंत नाती करणे.	४,९१,८२३/-	५,०००/-	५००/-	०१ महिना

कोरी निविदा व्हिलिफाफा प्रसिध्दीचा तपशिल :-

कोरी निविदा प्रपत्र विक्रीची दिनांक व वेळ	दि. ०५/०६/२०२५ सकाळी ११.०० वा. ते दि. ११/०६/२०२५ सायं. ५.०० वा.
लिफाफाबंद निविदा सादर करण्याची अंतिम दिनांक व वेळ	दि. २०/०६/२०२५ संध्याकाळी ५.०० वा पर्यंत
निविदा उघडण्याची दिनांक व वेळ (शक्य झाल्यास)	दि. २३/०६/२०२५ सकाळी ११.०० वा.

अटी व शर्ती :-

- अनामत रक्कम नमदीने किंवा डी. डी. स्वरूपात मुख्याधिकारी न.प. अकोट यांचे नावे भरावे लागेल.
- निधीच्या उपलब्धतेनुसार देयक अदा करण्यात येईल.
- पुरवठा धारकाचे देयकातून नियमानुसार शासकीय कर व इतर शासकीय वजाती कपात करण्यात येईल.
- ESIC प्रमाणपत्र व चालाणाची प्रती सोबत जोडणे बंधनकारक राहिल.
- EPF प्रमाणपत्र व चालाणाची प्रती सोबत जोडणे बंधनकारक राहिल.
- इतर अटी व शर्ती तसेच साहित्य यादीचे विवरण कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत संबंधीत विभागात पहावयास मिळतील.
- कोणतेही एक किंवा सर्व निविदा कारण न दर्शविता निविदा रद्द करण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.

(डॉ. नरेंद्र बेंबरे)
मुख्याधिकारी
नगर परिषद, अकोट



मानवी हस्तक्षेपामुळे प्रदूषित वातावरण जीवसृष्टीच्या विनाशाचे कारण

(जागतिक पर्यावरण दिन विशेष ५ जून २०२५)

संपूर्ण आकाशगंगेत, केवळ पृथ्वीवरच जीवन शक्य आहे, कारण येथे जीवनासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा चांगला समन्वय स्थापित झाला आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण मानवी विकासासाठी उपयुक्त आहे, परंतु मानवाने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि त्या पर्यावरणीय घटकांचे प्रचंड नुकसान केले आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आणि ते आता मानवी जीवनासाठी धोकादायक बनत आहे.

नैसर्गिक संसाधनांचे अतिरेक, भेसळ, विपारी रसायनांचा अमर्यादित वापर, यांत्रिक संसाधनांवरील वाढते अवलंबित्व, वाढते इलेक्ट्रॉनिक कचरा, प्रदूषण, घोघाटा, अशुद्धता, जंगलतोड, सिमेंटीकरण, वाढते शहरीकरण, सरकारी नियमांचे कायद्यांचे उल्लंघन, वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे नुकसान, ओझोन थराचे नुकसान, निसर्गात सातत्याने मानवी हस्तक्षेप यामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

ग्लोबल वॉर्मिंगची समस्या खूप वेगाने वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम जैवविविधतेवर होत आहे. पर्यावरणात मानवी हस्तक्षेपामुळे संपूर्ण जीवसृष्टीचे नुकसान झाले आहे. आता हळूहळू

प्रत्येकाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. आपण लगेच युद्धपातळीवर पर्यावरणपूरक उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अन्यथा जीवसृष्टीचे भवितव्य अत्यंत विनाशकारी आणि वेदनादायी ठरेल.

पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, दरवर्षी ५ जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या वर्षी २०२५ ची थीम जागतिक प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा आहे. प्लास्टिक प्रदूषणाला तोंड देण्याची आणि शाश्वत पध्यांना प्रोत्साहन देण्याची तातडीची गरज या थीममध्ये अधोरेखित केली आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे, हवामान ऋतूंचे चक्र विस्कळीत झाले आहे. आता उन्हाळ्यात पाऊस पडतो, पावसात थंडी पडते, हिवाळ्यात उष्णता आणि नंतर कधीकधी पाऊस पडतो, ज्याचा पिकांवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पिकांचे नुकसान होते, काही ठिकाणी पूर येतो तर काही ठिकाणी तीव्र दुष्काळ पडतो, ज्याचा सर्वात मोठा फटका शेतकरी, छोटे व्यापारी आणि गरिबांना सहन करावा लागतो, त्याचबरोबर वन्यजीव आणि जलचरांनाही हानी पोहोचते.

हिमखंड वितळतात आणि समुद्रात शोषले जातात, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढते आणि तापमान सतत वाढत राहते. बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्य



अधिकधिक कमकुवत होत चालले आहे, प्राणघातक आजार वेगाने पसरत आहेत, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे.

सध्या उन्हाळ्यात वाहणारी आर्द्रता गुदमरवणारी ठरत आहे; असे वाटते की ते शरीराला आतून उकळत आहे. सजीवांसाठी वरदान असलेला ओझोन थर आता सतत होणाऱ्या नुकसानीमुळे धोक्यात येत आहे. या समस्या आणि प्रदूषित वातावरणामुळे आपले मानसिक आरोग्यही झपाट्याने बिघडते आहे.

आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा नाश करण्यास सुरुवात केली आहे आणि निविदा काढणाऱ्या कंत्राटदारांच्या त्याशिवाय, आपण विपारी वातावरण

सतत वाढवत आहोत. आपण आपल्या स्वास्थ्यात इतके आंधळे झालो आहोत की आपल्या घराबाहेर जर एखादे हिरवेगार झाड असेल, जे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन, सावली, फळे, फुले आणि थंडवा देते, तरीही आपण ते झाड तोडून त्या जागेवर अतिक्रमण करण्याचा विचार करतो.

अनेक वस्त्यांमध्ये गुरेढोरे आणि कुत्रे रस्त्यावर तळ ठोकताना दिसतात. कुठेही वषानुबंध तेच काम संध गतीने सुरू राहते आणि जनता त्रस्त राहते. माणसाच्या बेजबाबदार कृती आणि लोभामुळे आता मानवी जीवनच उद्ध्वस्त होऊ लागले आहे. शासनाकडे नेहमी पुरेशा कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून येते. अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे आढळून आले आहे की २०२१ मध्ये जगभरात ८.१ दशलक्ष मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले. या मृत्यूव्यतिरिक्त, लाखो लोक गंभीर दीर्घकालीन

बकरी ईदनिमित्त गोहत्या नकोच!

बकरी ईदच्या जवळ आली आहे. भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नाकतेपणामुळे गोवंश हत्येच्या आणि गोतस्करांच्या वातम्या प्रतिदिन वृत्तपत्रांतून वाचनात येत आहेत.

गाय जशी हिंदूसाठी पूजनीय आहे तशी ती अत्यंत उपयुक्त पशु सुद्धा आहे त्यामुळे तिचे पालनपोषण आणि संरक्षण करणे आज नितांत गरजेचे आहे. यासाठीच सरकारने राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा संमत केला.

मात्र त्यानंतरही गोवंश हत्येवर अंकुश आलेला नाही. या कायद्याच्या अंतर्गत कोणाला शिक्षा झाल्याचेही आजतागायत ऐकिले नाही. गोवंश नेणाऱ्या व्हानांवर, कसावांवर कारवाई केली गेली तरी त्यांच्यावर वेगळीच कलमे लावली जातात असाही आरोप गोरक्षकांकडून करण्यात येतो, त्यामुळे या गोतस्करांना काही वेळतच जामीन मिळते. गोवंशाची सुटका करण्यासाठी

गेलेल्या गोप्रेमींवर आणि पोलीसांवर गौतस्करांकडून आणि कसावांकडून बऱ्याचदा प्राणघातक हल्ले केले जातात. हिंदूंना पूजनीय असणाऱ्या गोमांतेला आणि गोवंशाला कायद्याने संरक्षण मिळावे म्हणून हा कायदा करण्यात आला, मात्र कायद्याची अंमलबजावणी आज केवळ कागदावरच होताना दिसते.

धर्मनिरपेक्ष शासनप्रणाली अवलंबलेल्या भारतात सर्व धर्मांच्या त्यांचे सण, उत्सव साजरे करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे; मात्र ते साजरे करत असताना अन्य धर्मांच्या धार्मिक भावनांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना शिक्षा करण्याचे प्रयोजनही संविधानाने केले आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याचे दायित्व असणारी पोलीस यंत्रणा हिंदूंच्या धार्मिक भावनांची कदर करणार आहे का?

■ सौ. मोक्षदा धाणेकर काळाचौकी, मुंबई.

याला काय परीक्षा म्हणायचं का ?

जुन्या अकरावी एस.एस.सी.च्या काळात अर्थात १९७५ पूर्वी परीक्षा म्हटलं की कसून अभ्यास करायला लागायचा , भरपूर वाचन आणि भरपूर लिखाण करायला लागायचं तेव्हा कुठे प्रश्न श्रेणीची अपेक्षा करता यायची. परीक्षा म्हटली की उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत फारच कमी असायची. यंदाचा एस.एस.सी.चा निकाल ९६.१० % लागला आहे.त्यामुळे प्रश्न असा पडतो की हल्लीचे विद्यार्थी लव हुशार झालेत? की परीक्षा पद्धती लय सोपी झालीय? सदैव झालीय? हुशारी म्हटलं तर तीच हुशारी पुढच्या परीक्षा देताना का दिसून येत नाही? नजीकच्या काळात एखाद्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला तर आश्चर्य वाटायला नको.तेव्हा मात्र नाचत आनंदाने म्हणू गज्ज महाराष्ट्र माझा ,जय जय महाराष्ट्र माझा.

■ प्रा. सुहास पटवर्धन सिएटल, अमेरिका. एम.ए. (इंग्रजी साहित्य) मुंबई विद्यापीठ

दरवर्षी अंदाजे २० लाख लोक यकृताशी संबंधित आजारांमुळे मरतात. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे ४ टक्के मृत्यू यकृतामुळे होतात. यकृत निरोगी ठेवण्यात आहाराची खूप महत्वाची भूमिका असते.

यकृत हा शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे आणि तो ५०० हून अधिक कार्ये करतो. ते प्रथिने पचवणे, खनिजे साठवणे, पित्त तयार करणे आणि रक्त फिल्टर करणे अशी कार्ये करते. ते अल्कोहोल आणि ड्रग्स सारख्या विपारी पदार्थांचे विघटन आणि चयापचय देखील करते. म्हणून, चांगल्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी यकृत निरोगी ठेवणे महत्वाचे आहे.

काँफी : जर तुम्ही मर्यादित प्रमाणात कॉफी प्यायली तर ते तुमचे यकृत निरोगी ठेवेल. नियमितपणे कॉफी पिल्याने नॉन-अल्कोहोलिक



यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या ड्रिंक्सचे सेवन ठरेल फायदेशीर

फॅटी लिव्हर डिसीज आणि लिव्हर फायब्रोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. जळजळ कमी करते आणि यकृताच्या पेशींचे संरक्षण करते.

ग्रीन टी : यकृताचे आजार रोखण्यासाठी ग्रीन टी प्रभावी आहे. त्यात EGCG सारखे कॅंटीचिन

असतात जे यकृतासाठी फायदेशीर असतात. ग्रीन टी शरीरातील चर्बीच्या हालचाली नियंत्रित करते, ज्यामुळे यकृतामध्ये चर्बी जमा होण्यास प्रतिबंध होतो. ग्रीन टीमध्ये असलेले पॉलीफेनॉलिक अँटीऑक्सिडंट्स यकृतासाठी खूप फायदेशीर असतात. दररोज एक ते

विनोदाचा बादशहा



कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी गडचिरोली. १४२३७९४८८६.

अशोक सराफ हे एक भारतीय विनोदी अभिनेता आहेत, जे मराठी आणि हिंदी चित्रपटांसह दोन्ही भाषांमधील थिएटरमध्ये काम करण्यासाठी ओळखले जातात. सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील महानायक- सर्वश्रेष्ठ अभिनेता, अशोक सम्राट किंवा मामा असे संबोधले जाते.

सन २०२३मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. सन १९८०च्या दशकाच्या सुरुवातीपासून सराफांना मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या संयोजनाने १९८५पासून मराठी चित्रपटसृष्टीत कॉमेडी चित्रपटांची लाट निर्माण केली जी एक दशकाभून अधिक काळ टिकली.

एक डाव भुताचा-१९८२, धुम धडाका-१९८५, गम्मत जम्मत-१९८७, भुताचा भाऊ-१९८९, बाळाचे बाप ब्रह्मचारी-१९८९, अशी ही बनवा बनवी-१९८८ आणि हे प्रमुख नायक म्हणून त्यांच्या यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये आहेत. आयत्या घरात घरोबा-१९९१. बॉलीवूडमध्ये त्यांनी करण अर्जुन-१९९५, येस बॉस-१९९७, जोरू का गुलाम-२०००, सिंघम-२०१२ इत्यादी आणि डोट वरी हो जायेगा यासह दोन हिंदी टेलिव्हिजन सिटकॉममध्ये काम केले.

अशोक सराफ यांचा जन्म मुंबई येथे दि.४ जून १९४७ रोजी झाला. ते दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी परिसरात लहानाचे मोठे झाले आणि शिक्षणासाठी डीजीटी विद्यालयात गेले. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव अशोक ठेवण्यात आले. त्यांचे बालपण दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे गेले.

त्यांचे शालेय शिक्षण डीजीटी विद्यालय मुंबई येथे पूर्ण झाले. सन १९९०मध्ये त्यांचा विवाह अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाला. त्यांनी गोव्यातील मंजुशी मंदिरात लग्न केले, जेथे सराफचे कुटुंब मूळचे आहे.

त्यांना अनिकेत सराफ नावाचा मुलगा आहे जो एक आचारी आहे. अशोक सराफ सन १९६९पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगात कार्यरत आहेत. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी १००हून अधिक व्यावसायिकरित्या यशस्वी ठरले आहेत. त्यांनी मुख्यतः कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सन १९६९मध्ये जानकी या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी दोनी धरचा पाहुणा, जवळ ये लावू देन कप ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरू शकते. **बीटचा रस :** बीटचा रस यकृतासाठी एक नैसर्गिक औषध मानला जाऊ शकतो. त्यात नायट्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे जळजळ कमी करतात आणि शरीरातील विपारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बीटचे गोळे घेणे फायदेशीर ठरू शकते, परंतु ते मर्यादित प्रमाणात घेणे महत्वाचे आहे.

मराठी नाटके आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. त्यानंतर त्यांनी अनिकेत टेलिफिल्म्स हे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस विकसित केले, जे त्यांची पत्नी निवेदिता जोशी-सराफ हाताळते.

त्यांनी १९८० मध्ये अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अशी ही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी असे अनेक हिट कॉमेडी जॉनर चित्रपट केले. मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक विनोदी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतची जोडी यशस्वी झाली, ज्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. सराफ यांच्यासोबत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले.

त्यांनी अशी ही बनवा बनवी मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रमुख भूमिकेत मोठ्या यशाची चव चाखली. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. अशोक सराफ यांनी बॉलिवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या. सिंघम, प्यार किया तो डरना क्या, गुप्त, कोयला, येस बॉस, जोरू का गुलाम आणि करण अर्जुन या चित्रपटांतील काही भूमिका लक्षात राहतात.

अशोक मामांनी ये छोटी बड़ी बातें आणि हम पांच-आनंद माथूरच्या भूमिकेत सारखा मालिका यशस्वी ठरल्या. टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांचा डोट वरी हो जायेगा हा कॉमेडी शो होता, जो १९९०च्या दशकात सहारा टीव्हीवर प्रसारित झाला होता. सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठी नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.

हमीदाबाईची कोटी, अनाधिकृत, मनोमिलन, हे राम काईंओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखा चाटित दुखते, लगीनधाई, व्हॅन्यूम कलीनर ही काही महत्त्वाची नाटके आहेत. सन २०१२मध्ये तेव्हाजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका मोठ्या कार अपघातात सराफ बचावले होते. विनोदाचा बादशहाला शुभेच्छा!

आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हवा आणि जल प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना प्रभावीपणे राबवणे, उत्सर्जन नियम कडक करणे आणि कचरा व्यवस्थापन सुधारणे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यासाठी पावले उचलणे, ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे आणि जंगलांचे संरक्षण करणे. परिसंस्थांचे जतन आणि पुनर्संचयित करणे, जंगलतोड कमी करणे आणि शाश्वत जमीन व्यवस्थापन पद्धतींना प्रोत्साहन देणे. हिरव्यागार जागांची निर्मिती, पायी चालणे आणि सायकलिंगला प्रोत्साहन, यांत्रिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करणे. वृक्षारोपणाला सातत्याने प्रोत्साहन देणे. गावांचे शहराकडे होणारे स्थलांतर, रोखण्यासाठी कायमस्वरूपी उद्योग शोधणे म्हणजेच ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधा प्रभावीपणे स्थापित करणे, सुपीक जमिनीची धूप रोखणे, पिकांवर हानिकारक रसायनांच्या फवारणीवर बंदी घालणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, जंगलातील झाडांचे क्षेत्र गरजेच्या प्रमाणात खूपच कमी आहे, ते वाढवण्याच्या गरजेवर भर देणे, प्लास्टिक कचरा आणि ई-कचऱ्याचे रीसायकल करणे, रेन वाटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देणे, आजूबाजूच्या परिसरात कमीत कमी प्रदूषण आणि जास्तीत जास्त हरिवृक्ष राखणे हे आपले कर्तव्य आहे.

तसेच सरकारी धोरणे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करा, स्वच्छ वातावरण असेल तरच जीवन आहे. आपण पर्यावरणाला जे काही दिले, तेच पर्यावरण आता आपल्याला परत करत आहे. जर आपण पर्यावरण स्वच्छ ठेवले तर पर्यावरण आपल्याला स्वच्छ वातावरण देईल.

■ ■ ■

वसुंधरेचं वाळवंट होता कामा नये

दरवर्षी जगभर ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. सृष्टी हे सजीव व निर्जिव वस्तुचे मिश्रण आहे, झाडे ही जीवन आहे. सृष्टीकल्याने जीवनाचे मिश्रण अशा प्रकारे केले आहे की, ते सृष्टीच्या जीवनचक्राला संतुलीत ठेवते. कोणत्याही सजीव निर्जीव रचनेसोबत मनुष्याने केलेल्या छेडछाडीचे परिणाम संपूर्ण जीवन सृष्टीला भोगावे लागतात. वृक्षवल्ली हा या सृष्टीचा खरा आधार आहे. तेव्हाच राज्य हिरवेगार होईल आणि आपण प्रदूषण विरहित वातावरणात स्वच्छ स्थान घेवू यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहावे, कारण तो जीवकी प्राण आहे झाडे लावा आणि जगवा व अमूल्य असे जीवन वाचवा.

जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये दरवर्षी १४३ हून अधिक देशांचा सहभाग असतो. दरवर्षी, कार्यक्रमाने व्यवसाय, गैर-सरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि खातमनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला आहे.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.

आजच्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी जगभर पर्यावरण दिवस अगदी थाटामाटाने साजरा केला जातो. त्यादिवशी पुढील जीवनातील परिस्थिती किती बिघट होईल ते पाहता त्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी उपक्रम करून भाषणे करून, झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज कार्य केले जाते.

यासोबतच या दिवसाची जागरूकता निर्माण होते. आपल्या मातेसमान पृथ्वी आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी सर्वांनी घ्यावी. जवळपास पाच दशकांपासून जागतिक पर्यावरण दिन जागरूकता वाढवत आहे, कृतीला समर्थन देत आहे आणि पर्यावरणासाठी बदल घडवून आणत आहे.

जागतिक पर्यावरण दिनाची थीम ग्रीन सिटीज होती आणि घोषणा होती प्लॅन्ट फॉर द प्लॅनेट! २००५ ला साध्य केली. विषय वाळवंट आणि वाळवंटीकरण होता आणि वाळवंटात कोरडवाहू नको असे घोषवाक्य होते. २०११ च्या जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन भारतात केले होते. दिवसाचे यजमानपद भूयवण्याची भारताची ही पहिली वेळ होती.

२०११ ची थीम ह्युफोरिस्ट्स - नेचर अँड युवर सर्व्हिस होती. समुद्र किनारा स्वच्छता, मैफिली, प्रदर्शने, चित्रपट महोत्सव, सामुदायिक कार्यक्रम, वृक्षारोपण आणि बरेच काही यासह जगभरात हजारो उपक्रम आयोजित केले गेले.

भारतात रेंडर मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी आणि पर्यावरणासाठी जनजागृती करण्यासाठी कदंबचे रोपट लावले. भारत येथे



प्रविण बागडे नागपूर. 9923620919 pravinbagde@gmail.com

रावविण्यासाठी सक्ती केली पाहिजे. कारण राज्याच्या प्रमुख शहरातील वृक्ष तोड सारखी वाढते आहे. त्यामुळे शहरातील सौंदर्यीकरण व सुशोभीकरण असलेले शहरे वृक्ष नसल्यामुळे पार शहरे बकाल होत चाललेली आहेत. त्यामुळे पर्यावरणात सारखी वाढ होत आहे.

जिकडे-तिकडे प्रदुषण पाय पसरवित असल्यामुळे आरोग्य असुरक्षीत आहे.वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारा नैसर्गिक असमतोल दुर करण्यासाठी तसेच स्वच्छ व हरीत पर्यावरणाच्या निर्मितीसाठी प्रकल्पाची संकल्पना शासनाने साकारली पाहिजे.

जमीन मोळखी करण्यासाठी राजकिय आंधळेपणाचा आणि हव्यासातून आलेल्या आततायीपणाचा शासनामार्फत बुलडोजर सैरावैरा वृक्ष छाटीत निघाला आहे. पण पर्याय शोधला नाही उलट सिमेंट रस्त्याची भर त्यामुळे वातावरण दुषित होणं स्वाभाविक आहे. घरं रचली जातील, अहो पण वृक्ष नसतील तर माणसं कोसळतील त्याचं काय? या जाणीवेनं वृक्ष वाचवा यासाठी संघर्ष समिती तयार करण्याची गरज आहे. नुसतं झाडं लावून भागणार नाही तर त्याची निगा राखली पाहिजे, जवळगूक केली पाहिजे. तेव्हा कुठे पर्यावरणाला बाधा होणार नाही तर सुष्टी नटलेली दिसले बहर आलेला असेल अशावेळी झाडाची काळजी घेतली नाही तर वसुंधरेचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.

तेव्हा झाडे लावा आणि झाडे जगवा हा मंत्र प्रत्येकाने आत्मसात करून घ्यायला पावसाळ्यात एक तरी झाड लावून आपलं कर्तव्य पणाला लावावे, जेणेकरून पर्यावरण दिन साजरा करण्याचं सार्थक होईल. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

■ ■ ■

अकोला

पान
६

महानगरात निघाली महेश नवमीची विराट शोभायात्रा ठिकठिकाणी झाले भक्ती भावात स्वागत



■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) :

—सकल माहेश्वरी समाजाचा वंशोत्पत्ती दिवस म्हणून महेश नवमी निमित्त बुधवारी भगवान महेश यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. माहेश्वरी समाज ट्रस्ट व सलग्र संस्थांच्या वतीने आयोजित या शोभायात्रेचा प्रारंभ मुख्य अतिथी म्हणून लाभलेले नागपूर आयकर बार असो चे अध्यक्ष राजेश लोहिया यांच्या हस्ते व माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपलीया,प्रधानमंत्री विजयकुमार राठी,उत्सव प्रमुख विनीत बिषाणी,महिला मंडळ अध्यक्ष शिल्पा चांडक, माहेश्वरी प्रगती

मंडळ अध्यक्ष सुरज काबरा, नवयुवती मंडळ अध्यक्ष कु नंदिनी बजाज,वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठचे अध्यक्ष प्रा गोपिकीसन कासट,म हीला प्रकोष्ठ अध्यक्ष प्रमिला लाहोटीव अन्यम न्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजराजेश्वर मंदिरापासून राजराजेश्वर यांच्या पूजा व आरती ने करण्यात आला. राजेश्वर मंदिर पूजा व्यवस्था राजेंद्र चतलंगे यांनी केली.आकर्षक रथात भगवान महेश यांच्या प्रतिमेस विराजमान करून विविध झाकी समवेत शेकडो महिला पुरुषांच्या पारंपरिक वेषात ही शोभायात्रा राजराजेश्वर मंदिरापासून

प्रारंभ होऊन जयहिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड,जुने कापड बाजार, गांधी चौक, तहसील चौक मार्गे माहेश्वरी भवन येथे या शोभायात्रेचे समापन करण्यात आले. या शोभायात्रेत आय एम सी सी क्लब च्या वतीने सुंदर रामेश्वर झाकी राम लक्ष्मण सीता व हनुमंताच्या आकर्षक देखाव्यासमवेत साकार करण्यात आली यात प्रसन्न पूर्वाल यांनी राम भूमिका केली भगवान महेश यांचे गुणगान करीत या शोभायात्रेचे जोगोजागी विविध संस्था मंडळ व संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले.ठीक ठिकाणी जळोषात झाले

स्वागतदरम्यान शोभायात्रेत राजेश्वर मंदिरात संस्कार परिवार यांच्या वतीने चहा, जय हिंद चौक येथे भन्साली कुटुंबाकडून दूधपाक वितरण, सिटी कोतवाली परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रमेश गायकवाड,योगेश अग्रवाल यांच्या वतीने फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले,तर या परिसरात भाजपच्या वतीने खासदार अनुप धोत्रे,आम दार रणधीरभाऊ सावरकर, पवन पाडिया आदींच्या उपस्थितीत शोभायात्रेतील महिला पुरुषांना कुल्फी वितरण, रिगल टॉकीज परिसरात आमदार साजिद खान यांच्या

वतीने जळोषात स्वागत करण्यात आले, रिगल टाकीज परिसरात वसंत लड्डा यांच्या वतीने दूध पाक तर रामनगर मित्रमंडळ, संदीप जोशी मित्रपरिवार च्या वतीने थंडपेय वितरित करण्यात आले. जुना कापड बाजार येथे परिवाराच्या वतीने दूध पाक वितरण, गांधी चौक परिसरात राजस्थानी ब्राह्मण सम ाज च्या वतीने कुल्फी तर गांधी चौक येथे राजपूत करणी सेनेच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. तहसील चौक येथे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. तर याच परीसरात

पुनम ज्वेलर्स हरीश भाई अलीमचंदानी, यांच्या वतीने निष्ठाना वितरित करण्यात आले तर तहसील परिसरात रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर रामनवमी समितीचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा, शैलेंद्र कागलीवाल यांच्या हस्ते कुल्फी वितरण तर राधकीसन प्लॉट परिसरात कला ड्राय ड्राय क्लीनर च्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात येऊन राणी सती धाम परिसरात अग्रवाल समितीच्या वतीने कुल्फी वितरण तर ड्रायफ्रूट चे वितरण करण्यात आले.

शहरात तसेच ग्रामीण भागात अवैध वरली मटका, दारु विरुद्ध धाड सत्र सुरु

■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) :

मा. श्री. अर्चित चांडक पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे. मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंमलदार, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेवून अकोला जिल्हयामध्ये सर्वप्रकाचे अवैध धंदे विरुद्ध कार्यवाहीचे धाडसत्र सुरु केले आहे.

दिनांक ०३.०६.२०२५ रोजी एस.डी. पी.ओ. शहरविभाग यांचे पथकाने पो.स्टे. सिटी कोतवाली हद्दीत इराणी झोपडपट्टी येथे खुल्या जागेत जुगार रेड केली दोन इसम जागीच पकडले आरोपी नामे १) राजेश जगदीश पाठक २) रेहान अली यासीन



अली यांच्या जवळून नगदी रोख रक्कम जुगार साहित्य असा एकूण ४२३० रु मुद्देमाल जप्त केला. पो.स्टे. सिटी कोतवाली अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखा अंकोला चे पथकाने ने पो स्ट. सिटी कोतवाली हद्दीत गांधी चौक येथे जुगार रेड केली असता दोन

इसमांना जागीच पकडले आरोपी नामे १) प्रवीण सुरेश दळवी २) मोहन शंकर सस्तीकर यांच्या जवळून नगदी रोख रक्कम ७,५६० रु, जुगार साहित्य, एक मोबाईल १०००० रु असा एकूण १७५६० रु मुद्देमाल जप्त केला. पो.स्टे. सिटी कोतवाली अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

गोवंश मासाची विक्री करणाऱ्या दुकानांवर

पथकाची छापेमारी;

गोवंश मास जप्त

■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) :

शहरात गोवंशांच्या कत्तलींवर प्रतिबंध करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक अकोला यांचेद्वारे सुचना प्राप्त असून आज दिनांक ०४/०६/२०२५ रोजी श्री. सतिश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शना खाली त्यांचे पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारावर डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील खैर महोम्मद प्लॉट परिसरात दोन दुकानांवर रेड कारवाया करून गोवंश मासाची विक्री करणाऱ्या आरोपी नामे ०१) शेख इरफान शेख उस्मान कुरेशी, वय ५३ वर्ष, आणि ०२) शेख वसीम शेख करीम वय २८ वर्ष यांचे ताब्यातून अनुक्रमे ७२ किलो आणि ३० किलो असा १०२ किलो गोवंश मासाचा साठा आणि मास विक्रीचे साहित्य असा एकूण २२,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्यातील जप्त गोवंश मासाची म.न.पा. कर्मचाऱ्यांच्या मदतीने विल्हेवाट लावण्यात आली असून गुन्ह्यातील आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे प्राणि संरक्षण अधिनियम अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे



दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतिश कुलकर्णी यांचे मार्गदर्शना खाली पो.उप.नि. रत्नदिप पळसपगार, पो.हे.कॉ. दिपक पाटील, रवि धिवे, विनय जाधव, पो.कॉ. राज चंदेल, नदिम शेख आणि मयुर उमाळे यांनी पर पाडली आहे.

थोडक्यात

अकोल्यात
पोलिसांच्या बदल्या

अकोला : एक आठवड्यापूर्वीच अकोला जिल्ह्याचे पदभार स्वीकारणारे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शनिवारी अनेक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने या बदलांकडे पाहिले जात आहे. जिल्हा पोलीस दलाच्या काम काजात गती आणण्यासाठी, रिक्त पदे भरण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांची नेमणूक सुनिश्चित करण्यासाठी या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत. या फेरबदलामुळे पोलीस विभागाची कार्यप्रणाली अधिक मजबूत आणि जबाबदार होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील पोलीस दल आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अनिल जुमले यांना बाळापूर पोलीस ठाण्यात एका वर्षाची पदवृद्धी देण्यात आली आहे. उज्वला देवकर यांची भरोसा सेलमधून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. प्रवीण धुमाळ यांना अकोला नियंत्रण कक्षातून बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पीएसआय अविनाश मोहिते यांना अकोट फाइलमधून अकोट शहर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. अख्तर सत्तार शेख यांना अकोट फाइल पोलीस ठाण्याचा प्रभारी बनवण्यात आले आहे. कैलाश मुंडे यांची बाळापूर पोलीस स्टेशनमधून एसआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली आहे. पीएसआय विष्णू बोडखे यांना डायल ११२ मधून अकोला क्राईम ब्रांचची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

वेगात असलेल्या

ऑटोची दुचाकीला धडक

अकोला : अग्रसेन चौका लागत असलेल्या मार्जेट कारपेल शाळेजवळ एका वेगात असलेल्या ऑटो रिक्षाने एम. एच. ३४ ए. सी. ७७५४ क्रमांकाच्या दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर ऑटो चालक घटनास्थळावरून पसार झाला असला तरी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत या ऑटो चालकाचा शोध पोलिस घेत आहे.

समाजकंटकांनो सावधान ! आता पोलीसांच्या लाठी सोबतच कायद्याची तलवार ‘प्रहार’ म्हणुन चालणार!

पोलीस अधीक्षकांनी दिला शांतता समिती बैठकमध्ये इशारा....!



■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) :

जिल्ह्यात लवकरच बकरी ईद हा सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांनी सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि एकोप्याने साजरा करावा, यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक (भा.पो.से.) यांचे अध्यक्षतेखाली शांतता समितीची विशेष बैठकीचे दिनांक ०४.०६.२०२५ रोजी दुपारी ०४ वा अकोला पोलीस लॉन येथे आयोजन केले होते.या बैठकीस शांतता समिती



सदस्य, विविध धर्मीय समाजबांधव, सर्व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री. सतिश कुळकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले. नवनियुक्त पोलीस अधीक्षक, यांना अकोला जिल्ह्याची भौगोलीक, सामाजीक स्थिती बाबत अवगत करून जिल्ह्यात होणारे सण उत्सव व बंदोबस्त बाबत माहिती दिली

तसेच बकरी ईद सणा बाबतची रूपरेषा विशद करून सर्वांना सहकार्याचे आवाहन केले.श्री मनोज बहुरे पोलीस निरीक्षक रामदास पेट, तसेच श्री. नितीन लेव्हरकर पोलि जुनेशहर यांनी आपले अकोला पोलीस दलातील तसेच बंदोबस्ताबाबत अनुभव व त्यावर उपाय योजना यावर आपले मनोगत व्यक्त केले., त्यानंतर शांतता समिती सदस्य यांनी येणा-या अडीअडचणी तसेच उपाय योजना याबाबत पोलीस अधीक्षक यांचे सोबत चर्चा केली. बैठकीदरम्यान अनेक शांतता समिती सदस्यांनी आपली मते व्यक्त केले.

वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी ६ जूनला निवड प्रक्रिया

आध्यात्मिक शिक्षणाच्या दिशेने विद्यार्थ्यांची वाटचाल

■अकोला,दि ४ (प्रतिनिधी) :

वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक शिक्षणाला सुसंस्कारांची समृद्ध परंपरा लाभली आहे. ही परंपरा जपणाऱ्या आणि नव्या पिढीला संत साहित्यातून चारित्र्यशील, संस्कारी, आणि समाजशील बनवणाऱ्या श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोट येथे प्रवेश प्रक्रिया यंदा दिनांक ६ जून २०२५ रोजी पार पडणार आहे.

ही संस्था ही स्वानंदसुखनिवासी सदुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांची अधिकृत मान्यता प्राप्त उपशाखा असून, महाराष्ट्रातील अशी प्रथम वारकरी शिक्षण संस्था आहे. याचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी संप्रदायातील वरिष्ठ महाराज मंडळी तसेच शासन आणि प्रशासनातील मान्यवरांच्या उपस्थितीत



उत्साहात पार पडले.

शैक्षणिक व आध्यात्मिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना उन्नत बनविण्याच्या हेतूने या संस्थेत दोन प्रकारचे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत:१. निव्वळ वारकरी शिक्षण विभाग - यासाठी विद्यार्थ्यांनी किमान इयत्ता



१० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.२. वारकरी शिक्षणासोबत शालेय शिक्षण विभाग - यासाठी किमान इयत्ता ७ वी उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे.या दोन्ही विभागांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची लेखी व तोंडी परीक्षा दिनांक ६ जून २०२५ रोजी घेण्यात येईल.

परीक्षेतील गुणवतेनुसार प्रवेश निश्चित केला जाईल. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:शैक्षणिक इयत्तेची मूळ गुणपत्रिका जर विद्यार्थ्यांनी बालसंस्कार शिबिरांम ध्ये सहभाग घेतला असेल, तर त्याची मूळ गुणपत्रिका - याला प्रवेश प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाईल. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी तयारी करून यावी:

ज्ञानेश्वरीतील किमान ५ ओव्या वारकरी संतांचे किमान ५ अभंग हरिपाठ कोणत्याही एका वारकरी संतांचे चरित्रशालेय शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च पालकांनी स्वतः करावयाचा असून, आध्यात्मिक शिक्षण, निवास आणि भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे.यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह ६ जून रोजी सकाळी ९ वाजता श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्रद्धासागर, आकोट, जि. अकोला यांच्यातर्फे करण्यात आले आहे.



चटपटीत चिप्स भेळ

दो स्तानो, संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खावसं वाटतं. अशावेळी पटकन भेळचा पर्याय निवडला जातो. भेळ म्हटली की चुरमुते हवेत. पण तुमच्याकडे बटाटा वेफर्सचं एखादं पाकिट असलं तरी भेळ बनवता येईल. चला तर मग,

मिरच्या घाला. नीट मिसळून घ्या. मग फरसाण आणि शेव घालून थोडा लिंबाचा रसही घाला. सर्व घटक नीट मिवस करा. वेफर्स, फरसाणात मीठ असतंच. तुमच्या चवीनुसार मीठ घाला. वरून कोथिंबिरही घालता येईल. संध्याकाळच्या चहासोबत ही चिप्स भेळ मस्त लागेल. इतकंच नाही तर मित्रमंडळींकडून तुमच्या कल्पकतेचं कौतुकही होईल.



अ जय अजमेरा हे एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांची कंपनी 'अजमेरा फॅशन' कापड उद्योगात काम करते आणि त्यांची वार्षिक उलाढाल २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. अजय अजमेरा यांनी स्वतःच्या बळावर इतकं मोठं व्यावसायिक साम्राज्य उभं केलं आहे. त्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती. ते कोणत्याही अनुभवाशिवाय या उद्योगात आले आणि अल्पावधीतच मोठा व्यवसाय उभा केला.

अजय अजमेरा यांचा जन्म राजस्थानमधील एका छोट्या शहरात एका सामान्य कुटुंबात झाला. १९७३ मध्ये जन्मलेल्या अजय यांनी फक्त ११ वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर वाईट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडलं; पण अजयची स्वप्नं मोठी होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी नवीन कामाच्या संधी शोधायला सुरुवात केली आणि ते गुजरातमधील सुरत येथे पोहोचले. कोणताही अनुभव नसताना कापड उद्योगात काम करायला सुरुवात केली. सुरतला भारताचं कापड केंद्रदेखील म्हटलं जातं. अनुभवाअभावी, त्यांनी कापड उद्योगात अत्यंत खालच्या स्तरावर काम करण्यास सुरुवात केली.

कापड उद्योगातील बारकावे

शाळा सोडून उभारला अडीचशे कोटींचा उद्योग

अजयने कापडांची वर्गवारी करण्यापासून पुरवठा साखळीतील गुंतगुंत समजून घेण्यापर्यंत प्रत्येक विभागात काम केलं. हळूहळू त्यांना कापड उद्योगाची चांगली समज मिळाली. अजय यांना काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचं होतं. त्यांना लहान उद्योजक आणि महिलांसाठी हा व्यवसाय सोपा करायचा होता. २० वर्षे अजय यांनी कापड उद्योगात विविध पदांवर काम करून अनुभव मिळवला. २०११ पर्यंत, अजय दरमहा २ लाख रुपये कमवू लागले; पण ते त्यावर समाधानी नव्हते. अशा परिस्थितीत अजय यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कमी गुंतवणुकीत संधी

अजय यांना कापड उद्योगातील अनेक उणीवा दूर करायच्या होत्या. २०११ मध्ये त्यांनी कापड उद्योगातील उणीवा भरून काढण्यासाठी 'अजमेरा फॅशन'



दीर्घकाल स्मरणात राहण्यासाठी..

मु लांसाठी परीक्षेची तयारी करणं हे सर्वात कठीण काम असतं. कमी वेळात इतक्या गोष्टी लक्षात ठेवणं कठीण होतं. या टिप्स वापरून अभ्यास केल्यास परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात

*** नोड्स काढा** कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांच्या नोड्स बनवा. त्या शेवटी वाचायला सोप्या वाटतील. कोणत्याही विषयाच्या पुस्तकी भाषेत नोड्स बनवू नका. शिक्षक बोलतात तेच वहीत लिहा. वहीतील रेखाचित्रांद्वारे गोष्टी लहान स्वरूपात तयार करा. जेव्हा तुम्ही परीक्षेत ते पुन्हा कराल, तेव्हा तुम्हाला समजण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय, विषयांमधील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हाला एकाच वेळी एकच नाही तर अनेक विषय आठवतील.

*** फ्लॅशकार्ड तयार करा** महत्त्वाच्या विषयांचे फ्लॅशकार्ड तयार करा आणि ते पुस्तकात चिकटवा. यामुळे

परीक्षेदरम्यान गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येणार नाही. शिवाय पुस्तकांमध्ये हायलाईटर वापरा. सराव चाचण्या घ्यायला सुरुवात करा. सराव चाचण्या दिल्याने केलेला अभ्यास लक्षात राहण्यास मदत होईल. वारंवार चाचण्या दिल्याने



उन्हाळ्यातलं कलर कॉंबिनेशन

आ पला ड्रेसिंग सेन्स केवळ आराम दायकच नसावा तर त्यामुळे इतरांना प्रभावितही करता यावं असं प्रत्येकालाच वाटतं. उन्हाळ्यात स्वतःला कूल आणि ताजेतवाने ठेवणं हे फार कठीण नाही. पाच उत्तम रंगसंगती जाणून घेतल्या, तर त्या उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश लूक देतील.

पांढरा आणि निळा उन्हाळ्यात सर्वोत्तम आणि ताजा लूक मिळवायचा असेल तर पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं कॉंबिनेशन वापरा. पांढरा शर्ट आणि निळी जीन्स किंवा निळा शर्ट आणि पांढरी पॅट, दोन्हीही लूक ऑफिससाठी योग्य आहेत. हे कॉंबिनेशन आरामदायी असून तुम्हाला थंड आणि ताजंतवानं ठेवतं.

*** पेस्टल पिवळा आणि हिरवा** पेस्टल पिवळ्या आणि हिरव्या रंगाचं कॉंबिनेशन नवीन ऊर्जा आणि ताजेपणाची भावना देतं. हिरव्या रंगाची पॅट आणि पेस्टल पिवळा शर्ट किंवा पेस्टल पिवळा स्कर्ट आणि हिरव्या रंगाचा टॉप ही दोन्ही कॉंबिनेशन्स उत्तम आहेत. हे ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करते.

*** फिकट गुलाबी आणि पांढरा** ऑफिसमध्ये सुंदर लूक हवा असेल तर

फिकट गुलाबी आणि पांढरा रंग हे उत्तम कॉंबिनेशन असू शकतं. पांढरी पॅट किंवा स्कर्ट फिकट गुलाबी रंगाचा शर्ट किंवा टॉपसह, हे कॉंबिनेशन खूप सुंदर आणि आकर्षक लूक देतं. हे रंग तुम्हाला कूल आणि ताजंतवानं बनवतात आणि ऑफिसमध्ये एक आकर्षक प्रतिमादेखील निर्माण करतात.

*** नेव्ही ब्लू आणि ग्रे** नेव्ही ब्लू आणि ग्रे रंगाचं कॉंबिनेशन व्यावसायिक आणि स्टायलिश दिसतं. नेव्ही ब्लू टॉपसह राखाडी ट्राउझर्स किंवा राखाडी ब्लू शर्ट हे एक आदर्श कॉंबिनेशन

फॅशन पॅशन

आहे. हे रंग कूल आणि आरामदायी लूक देतात. उन्हाळ्याच्या हंगामात ते ऑफिससाठी योग्य आहे. हा लूक तुमच्या सहकाऱ्यांनाही तुमच्याकडे आकर्षित करेल.

*** ऑलिव्ह ग्रीन आणि बेज रंग** ऑलिव्ह ग्रीन आणि बेज रंगाचं कॉंबिनेशन एक सोबर आणि स्टायलिश लूक देतं. ऑफिसमध्ये बेज रंगाच्या ट्राउझर्ससह ऑलिव्ह ग्रीन शर्ट किंवा बेज रंगाच्या पॅन्टसह ऑलिव्ह ग्रीन जॅकेट हे दोन्ही लूक उन्हाळ्यासाठी आदर्श आहेत.



फायदे सायकलिंगचे

मि त्रमंडळींसोबत सायकलिंगचा आनंद घेताना खूप धमाल येते. भटकंतीला गेल्यावर आपण सायकलिंग करतो. पण दोस्तानां, नियमित सायकलिंग करायला हवं. याचे अनेक लाभ आहेत. फिटनेसच्या दृष्टीने सायकलिंग कसं उपयुक्त ठरतं याविषयी...

* सायकलिंगमुळे फक्त पायांना व्यायाम मिळतो असं नाही. तर हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. सायकलिंगमुळे शरीर बळकट होतं.

* सायकलिंगमुळे मासिक आरोग्य उत्तम रहातं. ताण कमी होतो. मित्रमंडळींसोबत छान गप्पा मारत

फिटनेस फंडा

सायकलिंग केल्यावर मन प्रफुल्लित होतं. काही बागांमध्ये सायकल ट्रॅक्स असतात. निसर्गाच्या सानिध्यातही खूप छान वाटतं.

* सायकलिंगमुळे झटपट वजन कमी होतं. यामुळे प्रत्येक अंगाचा व्यायाम होत असल्याने अतिरिक्त फॅट्स जाळायला मदत होते.

* सायकलिंग हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. यामुळे श्वसनाचं तंत्र सुधारतं. आपला स्ट्रॅमिना वाढतो. त्यामुळे दररोज किमान अर्धा तास सायकल चालवायला हवी.

छंदाला व्यावसायिकतेची जोड

बऱ्याच तरुणांना नोकरीऐवजी उद्योग करायचा असतो. काहीना फोटो काढण्याचा छंद असतो. काही गायन, वादनात पुढे असतात. काहींची चित्रकला, शिल्पकला चांगली असते. तुम्ही तुमच्या या छंदाचं व्यवसायात रुपांतर करू शकता. छंदाच्या माध्यमातून उद्योगाचं गणित जुळवणारी अनेक मंडळी आपल्या आसपास आहेत. छंदाना व्यवसायाचं रूप देण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी...

* सर्वात आधी तुमच्या छंदाची यादी करा. तुम्ही नेमके कशात कुशल आहात याचा अंदाज घ्या. तुमचा हा

छंद चांगलं उत्पादन किंवा सेवा म्हणून कशाप्रकारे सादर करता येईल याचा विचार करा.

* यादी केल्यानंतर बाजारापेठेबाबत थोडं संशोधन करा. यामुळे तुम्हाला भावी ग्राहक, त्यांच्या आवडीनिवडी याबद्दल कळू शकेल. त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्ही ठरवू शकाल.

वेगळ्या वाटा

* उत्पादन किंवा सेवा बाजारात उतरवण्याआधी आपली कल्पना तपासून घ्या. काही ग्राहकांना उत्पादनाची माहिती द्या. तुमची उत्पादन किंवा सेवा त्यांना वापरायला द्या. त्यांच्याकडून सूचना मागवा. उत्पादनांमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर तसा विचार करा.

* यानंतर तुमच्या उत्पादनाला किंवा सेवेला नाव द्या. मार्केटिंगचं तंत्र जुळवा. लवकरात लवकर उत्पादन बाजारात आणा.



जा गतिक आरोग्य संघटना आणि इतर मोठ्या संस्थांना मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे मेंदूला थेट गंभीर नुकसान होत असल्याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे, मोबाईल जवळ ठेवून झोपण्यामुळे रेडिएशनचा धोका नसला, तरी अन्य धोके दुर्लक्षून चालणार नाहीत. सध्या बहुतांश लोक झोपतानादेखील मोबाईल उशाशी ठेवतात; पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा आपल्या मेंदूवर आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने काय होतं?

* सतत नोटिफिकेशन्स, वायब्रेशन किंवा लाईटमुळे मेंदू सतत ॲक्टिव्ह राहत असल्याने झोप पूर्ण होत नाही.

* मोबाईल फोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

* झोपण्याआधी मोबाईल स्क्रीनकडे पाहिल्याने 'ब्लू लाइट' डोळ्यांवर ताण आणतो आणि झोपेच्या नैसर्गिक चक्रात अडथळा निर्माण होतो.


* झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड, डिप्रेशन, चिंता यासारख्या मानसिक त्रासांची शक्यता वाढते.

* काही घटनांमध्ये मोबाईल गरम होऊन स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे चार्जिंगवर असलेला मोबाईल उशाशी ठेवणं धोकादायक ठरू शकतं.

उशाखाली मोबाईल ठेवणे धोकादायक

काय काळजी घ्याल?

रेडिएशनचा मोठा बागुलबुवा खरा नसला तरी, शांत आणि सुरक्षित झोपेसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शक्य असल्यास, रात्री झोपताना मोबाईल तुमच्यापासून थोडा दूर ठेवा. तो उशाखाली किंवा कोणत्याही कापडाखाली, विशेषतः चार्जिंगला असताना, अजिबात ठेवू नका. झोपण्यापूर्वी काही वेळ मोबाईल न बघितल्यास शांत झोप लागण्यासही मदत होते.



पिककर्जात नाहक त्रास देणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

■ महासागर प्रतिनिधी
बुलढाणा, दि. ४ :

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पिककर्ज, खते-बियाणे मिळण्यात येणाऱ्या अडचणी व ईतर मुद्द्यांबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष आ. विजयराज शिंदे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले.

खरीप हंगाम तोंडावर असताना व पिककर्ज वाटप व नूतनीकरनाची शेवटची तारीख ३० जून २०२५ असून देखील बुलढाणा जिल्ह्यात पिक कर्ज वाटपाची की अतिशय मंद आहे. मागील आठवड्यापर्यंत केवळ १६% पीक कर्ज वितरित झाले आहे. त्यामुळे पीककर्ज वाटपाची गती वाढविण्याची गरज आहे.

राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना नियमित पीक कर्ज व डडर केलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटोळ करत आहे, अशी बँक अधिकाऱी शेतकऱ्यांना अतिशय तुच्छतेची वागणूक देत असून सीबील, व ईतरही लहान लहान चुका



काढून पीककर्ज नामंजूर करीत असल्याचा विविध तक्रारी प्राप्त होत आहे. शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणूक देऊन पिककर्ज नाकारणाऱ्या मुजोर बँक अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी त्यांनी केली. शासकीय अनुदान, आर्थिक मदत यावर काही बँका होल्ड लावत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर

आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावू नये, अशा शासनाच्या सूचना असतांना देखील त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पीक कर्जा सोबतच खाते व बी वियाणांचा काळाबाजार सुद्धा मोट्या प्रमाणात वाढला आहे. डीएवी , १२:३२:१६ या खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण

भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर

महाडीबोटी पोर्टलची मुदत वाढवून देण्यात यावी.

शेतकऱ्यांच्या घरात गेल्या तीन महिन्यांपासून ज्वारी पडून आहे. शासकीय हमीभाव दराने होणारी ज्वारीची उन्हाळी खरेदी केंद्राचे उदघाटन झालेले आहे मात्र प्रत्यक्षात काही केंद्रावर ज्वारीची खरेदी होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पीक कर्जाचे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण व्हावे यासाठी पीककर्जातील वाटपातील अडचणी तात्काळ सोडवाव्यात, बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी सौजन्याची वागणूक द्यावी तसेच खते-बी वियाणांचा होणारा काळाबाजार, कृत्रिम तुटवडा थांबवावा असा काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर व मुजोर बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भाजपा जिल्हा सचिव चंद्रकांत बंदे, जिल्हा सचिव दत्ता पाटील, मा.नगरसेवक मंदार बाहेकर, भाजपुमो सतीश पाटील उपस्थित होते.

हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का निघाला नाही?

राज ठाकरेंचे शिक्षण मंत्र्यांना खरमरीत पत्र हिंदीची पुस्तके छापण्यावरून निर्वाणीचा इशारा

■ महासागर प्रतिनिधी
मुंबई, दि. ४ :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील, अशी घोषणा सरकारने केली होती, परंतु या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही? असा सवाल राज ठाकरेंनी या पत्रातून उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले की, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरू आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असे घोषित केले गेले.

ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी



भाषेची सक्ती केली जाणार नाही असे घोषित केले. घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही? मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एका भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती? कुठल्यातरी दबावाखाली सरकार धरंगळत का जात होतं हे माहित नाही. पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच. मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही? आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन, हिंदी भाषेचा पुस्तक छपाईला केंद्राच सुरू झाली आहे. आता पुस्तक छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करणाऱ्या सरकारचा काही डाव तर नाही ना? असा सवाल विचारत राज यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

धारदार शस्त्रांनी वार करत तरुणाची निर्घृण हत्या

■ महासागर प्रतिनिधी, यवतमाळ, दि. ४ :

एका तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करीत हत्या करण्यात आली आहे. चांदनी चौक परिसरात असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी एलआयसी चौकात रास्तारोकरी करीत आरोपीच्या अडचणी मागणी लावून धरली होती.

मनीष उर्फ मन्ना शेंद्रे (वय २८) वर्षे रा. सेजल रसिडेन्सी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनीष हा त्याच्या दुचाकीची दुरुस्ती करण्यासाठी चांदणी चौकातून महादेव मंदिराच्या मागे एका गॅरजवर आला होता. यावेळी पूर्वनियोजित पद्धतीने दोन हल्लेखोर ऑटोरिक्षामध्ये आधीपासूनच बसलेले होते.

अन्य दोन आरोपी एका नंबर नसलेल्या दुचाकीवर त्या ठिकाणी आले. त्यांनी काही कळायच्या आत मनीषवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात मनीषच्या पाठीवर, छातीवर, हातावर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या. हल्ल्यानंतर तो जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मागील गेटजवळ पडला. नंतर तो उठून पुढे वन कार्यालयाच्या दिशेने धावला असता तेथे तो कोसळला. माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एलसीबीचे अधिकारी, उपर पोलिस अधीक्षक पियुष



जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे हे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात या घटनेतील मृतक मनीष याने एका युवकावर देशी कट्ट्याने गोळीबार केला होता. या घटनेत त्या युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मन्नाला पोलिसांनी अटक केली होती. काही महिन्यांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता. त्या घटनेचा वचपा काढण्यासाठीच हे हत्याकांड करण्यात आले असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

सत्यभामा तिच्या स्थापनेपासूनच आयएसआरचा सराव करत आहे. सत्यभामाने संपूर्ण समाजाला फायदेशीर ठरणारे विविध उपक्रम स्वीकारले आहेत. विद्यार्थी आणि प्राध्यापक समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवर तांत्रिक उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने सामुदायिक प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत.

सत्यभामा पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास पद्धतीचे कोटेशनपणे पालन करते आणि पर्यायी आणि अक्षय ऊर्जेचा वापर, कचऱ्याचा पुनर्वापर, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, अन्नाचा अपव्यय कमी करणे आणि सैदि्य शेतीचा अवलंब करणे यासारख्या पर्यावरण संरक्षण उपक्रमांचे समर्थन करते.

सत्यभामा हे एक समावेशक विद्यापीठ आहे आणि सर्वांसाठी शिक्षण या ब्रीदवाक्यासह काम करते. ही संस्था गरीब आणि गरजूंना उच्च शिक्षण घेण्यासाठी आमच्या कुलपुरूंनी स्थापन केलेल्या अंबू फाउंडेशनचे ब्रीदवाक्य आहे. हे फाउंडेशन शेकडो पात्र विद्यार्थ्यांना अंबू स्कॉलरशिपद्वारे त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याची संधी देते.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षण घेण्याची संधी प्रदान करणे, आह्वानांना तोंड द्यावे लागते खरोखर पात्र विद्यार्थ्यांची ओळख पटवणे आणि निवड करणे हे एक आव्हान आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्थेला दरवर्षी दोन हजारानंहून अधिक अर्ज येतात. संस्थेने राज्यभरातील अनेक स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे जे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांची ओळख पटवतात. अंतर्गत गावांमध्ये फील्ड तपासणी केली जाते आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांना कधीकधी सत्यता तपासण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. सध्या संस्थेत सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या

: लोकसेवार्थ : एक सर्वसमावेशक विद्यापीठ सत्यभामा



लोकजागर

उपक्रमामुळे हजारो मुले आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनात बदल झाला आहे. महिला सक्षमीकरण, महिलांवरील हिंसाचार दूर करणे, आरोग्य आणि शिक्षणावर भर देऊन महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण, धोरणे, कार्यक्रम आणि संस्थात्मक व्यवस्था यांचे लिंग मुख्य प्रवाहात आणणे आणि माहिती आणि सेवांमधील तफावत भरून काढण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि वकिली करणे या प्रक्रिया सुलभ करणे हे व्यूरोचे कर्तव्य आहे.

व्युरोची उद्दिष्टे दुहेरी आहेत. व्युरोच्या उपक्रमांचे उद्दिष्ट संस्थेतील विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण महिला, वंचित आणि उपेक्षित वर्ग आणि अल्पसंख्याक समुदायांसह समाजातील लाभाधीना सक्षम बनवणे आहे.एखाद्या व्यक्तीला मासेमारी शिकवणे हे त्याला खायाला देण्यापेक्षा चांगले आहे हे लक्षात घेऊन, संस्थेचा महिला सक्षमीकरण व्युरो या गावांमधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आयोजित करतो. ते काही स्वयंसेवी संस्थांसोबत काम करून

त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन आणि उत्पन्न वाढवून त्यांच्या उन्मत्तीसाठी काम करते. काळ्यात सुमारे ३५० महिलांना मशरूम लागवड, समुद्री तण लागवड, शोभेच्या माशांची लागवड, सौर दिवे बनवणे, बेकिंग, टेलरिंग, सॅनिटरी नॅपकिन बनवणे, घरकाम, सौंदर्य आणि निरोगीपणा इत्यादी क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते.

सत्यभामा भारत सरकारच्या ग्रीन इंडिया उपक्रमाचे समर्थन आणि समर्थन करते. संस्थेकडे पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी एक समर्पित इको क्लब आहे. कॅम्पसमध्ये आणि जवळपासच्या समुदायांमध्ये देखील अतिशय हिरवे उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा सहभाग आहे.

सत्यभामा ही एक तांत्रिक उच्च शिक्षण संस्था म्हणून ग्रामीण विकासात सहभागी होते आणि योगदान देते. सत्यभामाने गावांच्या परिवर्तनशील बदल आणि विकासासाठी तंत्रज्ञान हस्तांतरित आणि अंमलात आणण्यासाठी वडअ योजनेअंतर्गत जवळपासची पाच गावे दत्तक घेतली आहेत. सत्यभामा गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधींसाठी आपला पाठिंबा वाढवते. ■ ■

सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक प्रतिकूलतेने नटलेला मराठवाडा. याच भागातील वंजारवाडी म्हणजे एक खेडेगाव. उत्तमवार तांदळे आणि शोभा तांदळे हे शिक्षक दामपत्य म्हणजे नवीन पिढीला घडविणारे वंजारवाडीसाठी भूषणच.

शरद त्यांचा मुलगा. बारावीला पठ्याने तब्बल ९२ टक्के मिळवले. पुढे काय करायचं माहीत नाही. कारण, मित्राने अकरावीला विज्ञान विषय घेतला म्हणून हा इकडे आला. औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. काहीनी सांगितलं, मेकॅनिक विषयात खूप चांगला वाव आहे. पुढे भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळेल म्हणून मेकॅनिकल विषय निवडला. तांत्रिक विषयात आपल्याला स्वास्थ्य नाही. हे कळेपर्यंत अर्ध इंजिनअरिंग पूर्ण झालं होतं. शरदने इंजिनअरिंगचे शिक्षण एकदाचे पूर्ण केले.पुण्यात इंजिनअरिंग क्षेत्रात वाव आहे, हे कळल्यानंतर तो मित्रांसोबत पुण्याला नोकरीसाठी आला. एका कंपनीत पाच-सहा हजार रुपयांची नोकरी मिळाली. सहा महिने नोकरी केली. त्याचेवेली कोणीतरी सांगितलं, संपणक युग आहे म्हणून शरदने सिस्टीम ऑल्लेकेशन प्रॉडक्ट अर्थात सॅपचा कार्स केला. दरम्यान, एमबीएची प्रवेश परीक्षा पण दिली. त्याच्यात मात्र अपयश आलं नोकरी नव्हती मिळत. करायचं काय, हा प्रश्न

: शून्यातून विश्व : गोष्ट यशस्वी कंत्राटदाराची



ताकद शरदला उमजली. गुणवत्तेच्या आधारवर दीडशेहून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. याचदरम्यान भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या सोआयआय संचालित संस्थेशी ओळख झाली. या संस्थेच्या माध्यमातून एका बँकेने तांदळेला १० लाखाचं व्यावसायिक कर्ज दिलं. त्याच्या जोरावर त्यांच्या कंपनीने जोरदार मुसंडी मारत व्यवसाय केकपटीने वाढवला. आज तांदळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारशेहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. सध्या ६ कोटी ५० लाख रुपये इतकी त्यांची उद्योजकीय उलाढाल आहे. त्यांनी ४५० हून अधिक तरुण कंत्राटदार घडवलेले आहेत. ■ ■

तर दुसरा राजकारण. जास्त पैसे आणि समाजात प्रतिष्ठा असे सार मिळण्यासाठी दोन उद्योगधंदे त्याला सुचले. एक म्हणजे हॉटेल आणि दुसरे म्हणजे बीपीओ कंपनी. एवढ्या मोठ्या

व्यवसायासाठी भांडवल लागणार. पण, हिंमत न हास्ता आपणा आपल्या क्षेत्रातच असणारा फॅब्रिकेशनचा व्यवसाय करायचा हे त्याने ठरवले. याचेवेली एक इलेक्ट्रिक जोडणीचं काम मिळालं. त्यातून इलेक्ट्रिकची कामे मिळू लागली. याचदरम्यान एक टाकी बांधायचं काम मिळालं. १० हजार रुपयांच्या कामातून तीन-चार हजार रुपयांचा नफा मिळाला. एखाद्याच्या मासिक पगाराइतका पैसा निव्वळ दोन दिवस काम केलं तर मिळतो. उद्योगाची

संस्थेची प्रगती दिसत होती. गुणवत्तेच्या आधारवर दीडशेहून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. याचदरम्यान भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या सोआयआय संचालित संस्थेशी ओळख झाली. या संस्थेच्या माध्यमातून एका बँकेने तांदळेला १० लाखाचं व्यावसायिक कर्ज दिलं. त्याच्या जोरावर त्यांच्या कंपनीने जोरदार मुसंडी मारत व्यवसाय केकपटीने वाढवला. आज तांदळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारशेहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. सध्या ६ कोटी ५० लाख रुपये इतकी त्यांची उद्योजकीय उलाढाल आहे. त्यांनी ४५० हून अधिक तरुण कंत्राटदार घडवलेले आहेत. ■ ■

■ महासागर प्रतिनिधी

नागपूर, दि. ४ :

मुंबईत सीमाशुल्क विभागाने ४७ विदेशी साप आणि ५ कासवांची तस्करी केल्याप्रकरणी एका नागरिकाला अटक केली आहे. कस्टम कायदा, १९६२ अंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडून अनेक दुर्मिळ आणि संरक्षित प्राजातीचे प्राणी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये तीन जिवंत कोळी शेंपटीची शिंगे असलेले साप (स्युडोसेरास्टेस उराराचॉइडस), पाच जिवंत आशियाई कासव (सायक्लेसिफ डेंटटा) आणि इंडोनेशियन पिट वायपर (ट्रायमेरेसुरस इन्सुलारिस) चे ४३ जिवंत आणि एक मृत साप यांचा समावेश आहे. हे सर्व प्राणी दुर्मिळ मानले जातात



आणि त्यांची तस्करी आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे. अधिकाऱ्यांच्या नेटवर्क काम करत आहे हे मते, हे प्रकरण केवळ वन्यजीव संवर्धन कायद्याचे उल्लंघन नाही तर जैवविविधता आणि परिसंस्थेसाठी गंभीर धोका आहे. या प्राण्यांच्या तस्करीमागे कोणते नेटवर्क काम करत आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सीमाशुल्क विभागाने अटक करण्यात आलेल्याचे नाव

प्राचार्य शामकांत काळवीट यांना नटश्रेष्ठ निळू फुले गौरव पुरस्कार

■ महासागर प्रतिनिधी

नांदुरा, दि. ४ :

नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन, अकोलातर्फे देण्यात येणारे नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यंदाचा नटश्रेष्ठ निळू फुले जीवन गौरव पुरस्कार शामकांत काळवीट यांना घोषित करण्यात आला आहे.

येथील प्राचार्य शामकांत काळवीट यांना नटश्रेष्ठ निळू फुले जीवन गौरव पुरस्कार, अकोल्याचे उद्योजक प्रदीप नंद यांना संस्कृतीकर्म पुरस्कार, नागपूरचे नाट्य दिग्दर्शक संजय भाकरे यांना नटश्रेष्ठ निळू फुले नाट्य तपस्वी पुरस्कार, स्तंभलेखक प्रा. डॉ. मोहन खडसे यांनी समाज गौरव पुरस्कार, वणी जि. यवतमाळ येथील नकलाकार प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांना सदीप पाठक, शामकांत काळवीट मोहन खडसे

नटश्रेष्ठ निळू फुले कलावैभव पुरस्कार, वर्षा येथील प्रसिद्ध गायिका खुशबू कठाणे यांना नटश्रेष्ठ निळू फुले कला साधना पुरस्कार, अकोल्याच्या ज्येष्ठ रंगकर्मि विद्या मराठे- जोगळेकर यांना रंगमुद्रा थिएटर, चिंचवड, पुणे यांच्यातर्फे के. सुहासिनी आमले स्मृती पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानला नटश्रेष्ठ नि फुले समाजभूषण पुरस्कार तर बुढीबोरी, जि. नागपूर येथील कर्मयोगी फाउंडेशनला सम्म वैभव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

रंगभूमी, सिनेमा, संगीत आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान हा नटश्रेष्ठ निळू यांच्या बहुआयामी योगदानाला अभिवादन असा विश्वास फाउंडेशनतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी विजय महाजन सर, पी जी तायडे सर, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रमेश थोरात, संस्थेचे अध्यक्ष, मिरवणूक प्रतिष्ठान अकोला, संस्थापक अध्यक्ष व समस्त विश्वस्त मंडळ यांनी जाहीर केला. शामकांत काळवीट हे कोटारी विद्यालय नांदुरा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, मोहनराव नारायण नेत्रालयात सेवाव्रती म्हणून कार्य सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

४७ विदेशी साप, ५ कासवांसह तस्कर अटकेत

अद्याप जाहीर केले नसून त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागाने विमानतळ आणि सीमांवर देखरेख कडक केली आहे. जप्त केलेले सर्व सरपटणारे प्राणी प्रतिबंधित आणि संरक्षित श्रेणीत येतात आणि आंतरराष्ट्रीय तस्करीवर बंदी आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार विशिष्ट प्राजातींच्या आयातीवर बंदी आहे. यात नामशेष होणाऱ्याच्या मार्गावर असलेल्या किंवा सरकारकडून संरक्षित करण्यात आलेल्या प्रजातींचा समावेश आहे. या साप आणि कासवांची तस्करी नेमकी कशासाठी करण्यात येत होती, याचा संबंधित विभागाकडून तपास सुरू आहे.